

(Formerly known as Orient Abrasives Limited)
An Ashapura Group Company

Ref No.: Orient/Stock Exch/Letter/368 October 27, 2023

The Dy. General Manager, Corporate Relations & Services Dept., Bombay Stock Exchange Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 023. The Dy. Gen. Manager,
National Stock Exchange of India Ltd.,
Corporate Relations Dept.,
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051.

Scrip Code: 504879 Scrip Code: ORIENTCER

Sub.: Newspaper Publication - copies (Notice of Board Meeting)

Dear Sir/Madam,

In terms of the provisions of SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of the Newspaper Advertisement of the Notice of Board Meeting scheduled to be held on 3<sup>rd</sup> November, 2023, published on October 27, 2023, in the Newspapers viz. Free Press Journal & Navshakti.

This is for your information and record.

Yours faithfully,

FOR ORIENT CERATECH LIMITED

SEEMA SHARMA
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

**ENCL**: as above

PUBLIC NOTICE Office is nereby given to the public that Mr. Parshottam Shamjibhai Pipaliya and Mr. Chandubhai Shamjibhai Pipaliya ("The Owners") are entitled to ownership, use and occupation of Premises bearing Unit No. 202 admeasuring 735 square feet, equivalent to 68.30 square meters, built-up area, on the Second Floor (2nd Floor) of C - Wing in the Building known as "Kohinoor Complex standing on land bearing S.No. 134, H No. 1/A, S.No. 135, S.No. 135, H.No. 5, S.No. 135, H.No. 6/A, CTS No. 1601, 1601/1 of Village Dahisar, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Dahisar East, Mumbai 400 068. ("the said Premises").

The Owners have agreed to sell to my Client the said Premises free from all encumbrances claims and demands.

ALL PERSONS having any objection or an claim, right, title or interest including and by way of sale, ownership, transfer, assignment tenancy, lease, possession, license, pledge, lis-pendens, mortgage, exchange, gift partition, lien, charge, maintenance, inheritance, trust, easement, or otherwise in respect of the said Premises are hereby required to make the same known in writing to the undersigned along with original documents in support thereof within 15 (fifteen) days from the date of publication hereof failing which the claims of such person/s shall be deemed to have been waived and or abandoned. Dated this 27th day of October 2023.

RRSG FORMAL LEGAL LLP Office No. 17. Parekh Vora Chamber Nagindas Master Rd, Fort, +91 9769555228 | 9867800036

**DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703

Case No.: OA/1323/2022

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-

rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

STATE BANK OF INDIA

VS

**MS SANGITADEVI YADAV** 

Ms Sangitadevi Yadav, Flat No. 304, 3rd Floor, Building No. 03, Malwani Shree Moreshwar Chs Ltd, New Mhada Colony, Jankalyan Nagar, Near Bhoomi

Yard, Nallasopara East Vasai, Palghar, maharashtra -401209

Yard, Nallasopara East Vasai, Palghar, maharashtra -401209

on 11/11/2022

properties:

doned.

Thane bounded as follows:-

Thane bounded as follows:-

Thane bounded as follows:-

Thane bounded as follows:-

On or towards East

On or towards West

On or towards South

On or towards North

On or towards East

On or towards West

On or towards South

On or towards West

On or towards South

On or towards North

On or towards West

On or towards South

On or towards East

On or towards West

On or towards South

On or towards North

On or towards North:

Thane bounded as follows :-

Dated this 27th day of October 2023

(or 2/2);

are directed as under:-

prayed for should not be granted;

Park, Behind Billabong School, Malad West Mumbai, maharashtra -400095 **Also At.**Room No. 6, Kdm Apt. Pragati Nagar, Samrat Nagar, Opp. Railway

2) Mast. Shanikumar Yadav, Flat No. 304, 3rd Floor, Building No. 03, Malwani

Shree Moreshwar Chs Ltd, New Mhada Colony, Jankalyan Nagar, Near Bhoomi Park, Behind Billabong School, Malad West, Mumbai, Maharashtra -400095

Also At. Room No.6, Kdm Apt. Pragati Nagar, Samrat Nagar, Opp. Railway Yard, Nallasopara East Vasai, Palghar,maharashtra -401209

Park, Behind Billabong School, Malad West, Mumbai Maharashtra -400095 Also At:- Room No.6, Kdm Apt. Pragati Nagar, Samrat Nagar, Opp. Railway

Shree Moreshwar Chs Ltd, New Mhada Colony, Jankalyan Nagar, Near Bhoomi Park, Behind Billabong School, Malad West, Mumbai Maharashtra -400095

Also At:- Room No.6, Kdm Apt. Pragati Nagar, Samrat Nagar, Opp. Railway Yard, Nallasopara East Vasai, Palghar, maharashtra -401209

**SUMMONS** 

WHEREAS, OA/1323/2022 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registra

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the

said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of **Rs.32,26,469/-** (application along with copies of documents

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendant

(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relie

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and

assets specified by the applicant under serial number 3A of the original

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such

other assets and properties disclosed under serial number 3A of the original

application, pending hearing and disposal of the application for attachment of

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in th

ordinary course of his business any of the assets over which security interest is

created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of

secured assets or other assets and properties in the ordinary course of

business and deposit such sale proceeds in the account maintained with the

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished t

the applicant and to appear before Registrar on 27.12.2023 at 10:30A.M.

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that we are investigating the title of Samartha

Vaibhay Housing Enterprises, an Association of Persons as defined

under Sec. 2(31)(v) of the Income-tax Act. 1961 constituted of New

Shree Swami Samartha Borivade Housing Company Private Limited

having its registered office at Tarijaf, near Amar Hind Mandal, Gokhale

Road (North), Dadar, Mumbai-400028 and Samartha Development

Corporation, a partnership firm having its registered office at Tarijaf,

near Amar Hind Mandal, Gokhale Road (North), Dadar, Mumbai-

Any person or persons having any claim, right, title and interest into or

upon the said parcels of land either by way of inheritance, agreement,

mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, right of residence, ease-

ment, licence, maintenance or otherwise whatsoever, is required to

make known such claim in writing along with complete documentary

proof to the undersigned either via email sent to mahimtura.law@gmail.com or at their office at 1st Floor, Haji Kasam

Building, 66 Tamarind Lane, Fort, Mumbai-400 001 within 8 days from

the date of publication of this notice, failing which we shall proceed on

the basis that such claim or objection, if any, has been waived/aban-

Description of the Lands

Firstly: Piece or parcel of land bearing Survey No. 24 Hissa No. 1

admeasuring 0H-08R-5P equivalent to 850 square metres situate at

village Borivade, taluka and district Thane within registration district of

Secondly: Piece or parcel of land bearing Survey No. 28 Hissa No. 1

admeasuring 0H-22R-80P equivalent to 2280 square metres situate at

village Borivade, taluka and district Thane within registration district of

28 Hissa No. 2; and

On or towards North : land bearing Survey No. 57 Hissa No. 2.

On or towards East : land bearing Survey No. 58 Hissa No. 1;

admeasuring 0H-12R-10 equivalent to 1210 square metres situate at

village Borivade, taluka and district Thane within registration district of

On or towards East : land bearing Survey No. 55 Hissa No. 2-B

Fifthly: Piece or parcel of land bearing Survey No. 93 Hissa No. 2/2

admeasuring 0H-04R-5P equivalent to 450 square metres situate at

village Borivade, taluka and district Thane within registration district of

boundary of village Owale:

: land bearing Survey No. 33

: land bearing Survey No. 24 Hissa No. 2;

land bearing Survey No. 57 Hissa No. 2:

land bearing Survey No. 25 Hissa No. 1;

land bearing Survey No. 56 Hissa No. 2;

: land bearing Survey No. 55 Hissa No. 2.

land bearing Survey No. 56 Hissa No. 3;

land bearing Survey No. 55 Hissa No. 1.

land bearing Survey No. 93 Hissa No. 1;

60 meter and 30 meter wide roads; and

land bearing Survey No. 93 Hissa No. 2/1

Mahimtura and Company

Advocates and Solicitors

land bearing Survey No. 59;

land bearing Survey No. 56 Hissa No. 4; and

partly by land bearing Survey No. 26 Hissa

land bearing Survey No. 24 Hissa No. 2; and

Given under my hand and the seal of this Tribunal on this  ${\tt date:22/05/2023}$ 

bank or financial institutions holding security interest over such assets.

failing which the application shall be heard and decided in your abse

Signature of the Officer Authorised to issue summons

Note :Strike out whichever is not applicable.

400028 to the under-mentioned parcels of land.

Mast. Avanishkumar Yadav, Flat No. 304, 3rd Floor, Building No. 03, Malwani Shree Moreshwar Chs Ltd, New Mhada Colony, Jankalyan Nagar, Near Bhoomi

4) Mr. Ramlakhan K. Yadav, Flat No. 304, 3rd Floor, Building No. 03, Malwar

**ORIENT CERATECH LIMITED** (Formerly known as Orient Abrasives Limited) CIN No.: L24299MH1971PLC366531 Regd. Office: Lawrence & Mayo House, 3rd Floor, 276, D. N. Road, Fort, Mumbai – 400 001. Maharshtra. Tel. No.: + 91 - 22 66221700 Fax : + 91 - 22 22074452 Investors Relations E-mail ID: investor@oalmail.co.in Website: www.orientceratech.com

NOTICE Pursuant to regulation 29 read with regulation 4 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Director of the Company is scheduled on Friday, 3rd November, 2023, inter-alia, to consider and to take on record the Unaudited Standalone 8 Consolidated Financial Results for the second quarter and year ended 30th September, 2023 and the matter incidental thereto

The said intimation is also available on th Company's Website at www.orientceratech.com and also be available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com &

> For Orient Ceratech Limited Seema Sharma

> > EXH NO-09

Company Secretary 8 Compliance Officer Place: Mumba Dated: October 26, 2023

[See Regulation-15 (1)(a)] / 16(3)

**CAUTION NOTICE** This is to inform to the public in general and borrower M/s. Kothari Heavy Lifters (Prop

Nilesh K Kothari), it's guarantors that RBI Bank Ltd sanctioned financial assistance to M/s. Kothari Heavy Lifters and Mr. Nilesl Karsandas Kothari. The aforesaid borrower availed loan facilities from RBL by mortgaging the property i.e., Flat No.05, 2nd Floo Jyoti Building, Mulund Vijyo C H S Ltd., Plot No.1078/79A, Vishwakarma Nagar, B P Cross Road, Mulund West, Mumba 400080. The said facilities were irrevocabl sold, assigned, transferred, all its rights title, and interest in respect of variou financing documents, all agreements deeds, and documents related to the property and released in favor of Pegasus Assets Reconstruction Pvt Ltd., vide Assignme Agreement dated 31/03/2021.

It has come to our knowledge that th building named Jyoti Building, Mulund Vijyo C H S Ltd., Plot No.1078/79A, Vishwakarm Nagar, B P Cross Road, Mulund Wes Mumbai 400080 is undergoing redevelor ment. Hence, the public in general i hereby cautioned not to deal with the property as allotted or to be allotted to M Nilesh Karsandas Kothari (borrower) in the redeveloped building and any dealings with this property will be subject to the charge of Pegasus.

Sd/- Authorised Officer Pegasus Assets Reconstruction Pvt Ltd 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point, Mumbai 400021. Tel: 022-261884700

बैंक ऑफ़ बड़ौदा Rank of Poreds

DBVERS/ADV/06-33:22-23

Mr. Shekhar Shantaram Nair

Nature and

facility

Term Ioan -

Shantaram Nair.

Yours faithfully,

Mr. Sunil Kumar

("the said Property")

Sanjai Jaiswal

Registrar, DRT-III Mumbai

Seal

Bhayander West Thane - 401 101

Limit

(Rs.)

In lakhs

5,87,250

Bank of Baroda

**Public Notice** are Members of the Greenfields 'B' Co Operative Housing Society Ltd. Jogeshwar Vikroli Link Road Andheri (E) Mumba 400093 and are jointly holding Flat No. B8-33 in the building of the Society. Mr. Ozia Santos died on 22nd November, 2016, without

making any nomination. n view of the above client hereby gives a notice to the public at large and calls upon all or any The Society hereby invites claims or objectio person/s who have any right, title, interest in the said property prejudicial to the interest of the from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares other party shall mention me their claims and objection in email/writing/watsup with documentary proof within 15 days from date of capital/ property of the Society within a period of FIFTEEN days from the publication of thi this public notice failing which we will complete otice, with copies of such documents and other the transaction of sale as free from claims and proofs in support of his/her/their claims/ bjections for transfer of shares and interest of Schedule of property All that piece and parcel of land i.e; open Plot of land having area adm about 03 guntha as per 7/12 extract and as per property card 303.06 the deceased member in the capital /property of he Society

If no claims/objections are received within the sg.m. (which is undivided share) being lying a C.T.S No. 744 survey No. 51, Hissa No. 6 (pt) of village - Mohili taluka kurla Mumbai suburban period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the District and situated at Sakinaka Mumbai leceased member in the capital/ property of the ociety in such manner as is provided under the ve-laws of the Society. The claims/objections Vineet Sukumaran any, received by the Society for transfer 9820885465 watsur hares and interest of the deceased member i advvineetsukumaran@gmail.com the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye- law

For, Green Fields "B" CHS, Ltd. Chairman / Hon. Secretary Date: 13/10/2023 Place: Mumba

Place: Mumba

Versova Branch, JP-349, Opp Apna Bazar,

JP Road, Dhake Colony, Andheri West, Mumbai - 400058. Tel-26702981, 26234335

0/s as on 29.09.2023

Rs.3,97,392.08 (Rupees Three lakhs Ninety

Seven thousand Three Hundred Ninety Two and Paise Eight only) plus uncharged interest/ interest

reversed/ other charges etc

Email:- dbvers@bankofbaroda.co.in

Date: 03.10.2023

NOTICE TO BORROWER

(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

Re: Credit facilities with our Versova Branch

We refer to letter No. DB/Versova/Vivaran-284707/2015-16 dated 01.07.2016 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above

sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan accounts and

ecurity agreement with brief description of securities (please mention the details of

security agreements and details of mortgaged property including total area and boundaries): Equitable mortgage of Residential flat Flat No.104, First Floor, Type A/2, Building No, 8, Building Known as Narmada in Complex "Hariom Rais Residency" constructed on land bearing Gut number 205/1, Gut No. 205/2, Gut No. 205/3, Gut no. 205/4, Gut No.

205/5 situated at Village Manor, Taluka Palghar, Dist Thane. held in the name of Shekhar

As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans / outstanding for the quarter ended 31.08.2023. You have also defaulted in payment of

instalments of term loan which has fallen due for payment on 02.06.2023 and thereafter.

Consequent upon the defaults committed by you, your loan account has been

classified as non-performing asset on 31.08.2023 - Sub Standard in accordance with

the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests

Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities

duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-

section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and

discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 3,97,392.08 plus uncharged interest/ interest reversed/ other charges etc as stated in para 1 above, within 60 days

from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or

any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above

We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms

of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course

of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act

in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues

together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered

to you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication

of the notice as above, your right to redeem the secured assets will not be

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as

waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the

**PUBLIC NOTICE** 

Our Client is negotiating with (1) Mr. Manilal Khimji Lalan, of Mumbai, an Indian

Society, JVPD, Mumbai 400 056 ("the Owner") and (2) M/s. Prem-Leela Constructions

a partnership firm registered under the provisions of the Indian Partnership Act, 1932 with

the Registrar of Firms, Mumbai (Maharashtra) under number BA-105981; and having it

principal place of business at 15, Mamta Building, Opp. Fire Station, S. V. Road, Andhel

(West), Mumbai 400 058, ("the Developer"), for acquiring from the Owner and the

Developer, all the right, title and interest of the Owner and the Developer in to and upon the

immovable property as more particularly described in the Schedule hereunder written

The Owner has informed our Client that one of the original title deeds pertaining to a the

said Property being Indenture dated 12th October, 1989 made and executed betwee

Byramiee Jeejeebhoy Private Limited ("BJPL") of the first part, one Heritage Estate

Private Limited ("HEPL") of the second part, and Mr. R. Sukumaran Pillai ("Pillai") of the

third part, which is duly registered with the Sub-Registrar of Assurances at Bombay unde

serial no. P-BBJ-4599-1989, (whereby the said BJPL with the consent and confirmation of

 $HEPL, had sold, transferred and conveyed the said Property, to and in favour of Pillai) ( \verb"the least of the least of th$ 

Misplaced Title Deed") was in the custody and possession of the Owner; but the Owne

presently, cannot locate the same, after a diligent search in his records. The Owner has

represented to our Client that the Owner has neither deposited nor handed over the original

of the Misplaced Title Deed to any third party either for securing any debt or any obligation

Any persons having any right, title, interest, share, claim or demand against, in, to or upo

the said Property and/or any part thereof or against, in, to or upon the construction

proposed to be brought up on the said Property as aforesaid, either by way of sale

allotment, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, grant of

development rights, tenancy, lease, leave and license, lien or otherwise howsoever of

for each credit facility until payment in full.

an offence punishable under section 29 of the Act.

right to make further demands in respect of sums owing to us.

and demands you have not repaid the overdue loans including interest thereon

501, Lal Bahadur Shastri Nagar, Opposite Atta Chakki Police Station Marg,

he security interests created for such liability are as under:

Interest

10.35%

of the Society

PUBLIC NOTICE VAST FINANCIAL SERVICES Please take note that Manilal Mepshi Gada **PRIVATE LIMITED** (client) an Indian Inhabitant of Mumbai has ente into negotiation with 1. Banji Ranchhod Patel, 2 CIN: U45201DL1993PTC145224 Regd. Office: 114 Apra North Ex Plaza Bashir Ahemdali Patel (other party) an adul Inhabitant of Mumbai for the purchase of open land owned other party purchased from Lawrance Joh Gomes by 8th July 2015 -5/2768/2015 the negotiation has reached to final stage. PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Certificate of Registration (COR No. 13.00939) issued by RBI in the name of Vast Financial Services Private Limited having registered office at -114 Apra North Ex Plaza wazirpur Disti Centre, New Delhi-110034, has been misplaced and not traceable. We have lodged FIR having LR No: 927820/2023 on 23rd September 2023. If anyone found the Certificate, return of the same to the company at the above address.

The public at large is cautioned against any misuse of this certificate by unscrupulous elements. The Company will not be responsible for any loss or damage caused due to such misuse

For Vast Financial Services Private Limit Sd/

RISHU GARG (Director) Date: 26.10.2023

TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY (Under Rule 8(6) r/w Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002) -Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ead with proviso to Rule 8 (6) r/w Rule 9(1) of the Security Interest (Enforcement)

LOAN ACCOUNT NO: 6199496: MR. SHASHIKANT EKNATH AHIRE Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower/ Co- Borrower that the below described immovable property mortgaged to Tata Capital Financial Services Ltd. (Secured Creditor/TCFSL), the Possession of which has been taken by the Authorised Officer of Tata Capital Financial Services Ltd. Secured Creditor), will be sold on **17th Day of November, 2023 "As is where is basis"** & "As is what is and whatever there is & without recourse basis".

Whereas the sale of secured asset is to be made to recover the secured debt and hereas there was due of a sum of Rs. 68.55.728.86/- (Rupees Sixty Eight Lakh Fifty whereas there was due of a sunrol Rs. 60,331,726.607 (Ruppees 3Rty eight Lakif Pilly Five Thousand Seven Hundred Twenty Eight and Paisa Eighty Six Only) as on 27.02.2020 vide Loan Account bearing No. 6199496 demanded vide Notice U/s. 13(2) dated 28.02.2020 from Borrowers & Co-Borrowers/ Guarantors, i.e. (1a) Mr. Shashikant Eknath Ahire; (1b) Sap Electronics Through its Propietor Mr. Shashikant Eknath Ahire; (1c) Prajakta S. Ahire, (1a) to (1c) Having add: Flat No. 04. Sai Suman B-Wing, Nr. Reliance Fresh, Tagore Nagar, Vikhroli E. Mumbai 400083: (2a) Mr. Shashikant Eknath Ahire: (2h) San Electronics Through its rough its Proprietor Mr. Shashikant Eknath Ahire; (2c) Prajakta S. Ahire; (2a) to (2c) Havistandad: Flat No. 503, 5thFloor, B-Wing, Sai Suman CHSL, Vikhroli E, Mumbai-400083. Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said property shall be sold by E- Auction at 02:00 P.M. on the said 17th Day of November, 2023 by TCFSL, having its branch office at Office No 902-906,Quantum Tower, Chinchaoli, Off SV Road, Malad West, Mumbai 400064. The sealed E- Auction for the purchase of the property along with EMD Demand Draft shall be received by the Authorized Officer of the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD till **05:00 P.M.** on the said **16th Day of November, 2023.** 

All that piece and parcel of Flat No. 503 of Carpet Area inclusive of full of balconies if any admeasuring 424 square feet (39.40 Sq. Mtrs) inclusive of proportions common area on the 5th Floor, and B Wing of Sai Suman Co-op Hsg Society Ltd at Vikhroli (El, Village Hariali, Tal: Kurla in the Registration District and Sub-District of Bombays Suburban District, Vikhroli East, Mumbai 400083 - Maharashtra.	Description of Secured Asset	Type of Possession Constructive/ Physical	Reserve Price (Rs.)	Earnest Money EMD (Rs)
	No. 503 of Carpet Area inclusive of full of balconies if any admeasuring 424 square feet (39.40 Sq. Mtrs) inclusive of proportions common area on the 5th Floor, and B Wing of Sai Suman Co-op Hsg Society Ltd at Vikhroli (E), Village Hariali, Tal: Kurla in the Registration District and Sub-District of Bombay.	Physical	(Rupees Seventy Eight Lakh(s) Seventy	(Rupees Seven Lakh(s) Eighty Seven

Movable articles/House hold inventory if any lying inside and within secured asset as described above shall not be available for sale along with secured asset until and inless specifically described in auction sale notice. The sale will also be stopped if mount due as aforesaid, interest and costs (including the cost of the sale) are endered to the 'Authorized Officer' or proof is given to his satisfaction that the public generally is invited to submit their tender personally. No officer or other erson, having any duty to perform in connection with this sale shall, however lirectly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the rules/conditions prescribed under the SARFAESI Act, 2002.The E-auction will take place through portal https://disposalhub.com on 17th Day of November, 2023 between 02:00 PM to 3.00 PM with unlimited extension of 10 minutes each. All the Bids submitted for he purchase of the property shall be accompanied by Earnest Money as ned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL INANCIAL SERVICES LTD." payable at **Mumbai.** Inspection of the property may be one on 03rdDay of November, 2023 between 11:00 AM to 05:00 PM.

Note: The intending bidders may contact the Authorized Officer Mr. Anurodh ulius / Mr. Harangad Singh Bhogal, Email id- Anurodh.Julius@tatacapital.com/ Harangad.Bhogal@tatacapital.comand Mobile No.- +91- 8657439008/

or detailed terms and conditions of the Sale, please refer to the link provided in ecured creditor's website, i.e. https://bit.ly/3Sh7Y9I, or contact Authorized Officer or Service Provider- NexXen Solutions Private Limited Place: Mumbai

Tata Capital Financial Services Ltd.

## **POSSESSION NOTICE**

Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly known as Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of pow ers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the rrowers to repay the amount mentioned against the respective names together will interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession
1	45679660001000 45679660000112 45678640000422 45679660000619 4577020000256741	1) Radhasai Tutorials Pvt. Ltd. Through Saiprasad Raghav Ail, 2) Mrs. Shraddha Saiprasad Ail	21/08/2023 Rs.75,18,523.57 (Rupees Seventy Five Lakhs Eighteen Thousands Five Hundred and Twenty Three and Fifty Seven Paise Only) as of 17/08/2023 and interest thereon	Date: 25-10-2023 Time: 01:50 PM Symbolic Possession

Description of Secured Asset: All the piece and parcel of Property situated at Shop Ground Floor, "Parekh Market Premises Co-Op Hsg. Soc. Ltd. Ghatkopa East, Mumbai-400077, Admeasuring Area About 135 Sq.ft. Constructed on Land bearing CTS No.4567, being Lying, being and Situated at M.G.Road, Near Gandhi Market Village, Ghatkopar-Kirol, Tal. Kurla and **Bounded by: East:** Senapati Bapat Marg, West: Nirwana Co-Op. Hsg. Soc/ Residential Building, South: Bhagoji Keer

	I wary/ Official Build	iing, <b>North.</b> Janata Co	iony/ Ordina Anum Building.	
2	47609630000283	2) Rekha Suresh Sharma	21/08/2023 Rs.2,49,992.70 (Rupees Two Lakhs Forty Nine Thousands Nine Hundred and Ninety Two and Seventy Paise Only) as of 17/08/2023 and interest thereon	Possession
	D	I A A A H (I )		11 D (

Description of Secured Asset: All that piece and parcel of the Immovable Prope Admeasuring 232 Sq.ft. and situated at House No.469/04, Ashtvinayak Chawl, Thane Belapur Road, Pawane Gaon Turbhe, Vashi Navi Mumbai-400705 and **Bounded by:** At East: Galli, At West: House No.468, At North: Galli, At South: House.

69410000156 79660000112	Jalaluddin Khan.	23/08/2023 Rs.38,06,374.00 (Rupees Thirty Eight Lakhs Six Thousands Three Hundred And Seventy Four Only) as of 21/08/2023 and interest thereon	Date: 26-10-2023 Time: 10:25 AM Symbolic Possession	
1 41 60				

Description of Secured Asset: All the piece and parcel of Property situated at Flat lo.104, First Floor, Building Called C 2, Arihant Anshula, Admeasuring About 45.58 Square Meters Carpet Area, in Addition to the above Carpet Area, the 8.33 Square Meters Area Attached to the Rooms of the Said Unit, Total Area 53.91 Square Meters Constructed on Land Identified as said Lands bearing Survey No.67. Hissa No.1/2, Admeasuring 0-26-0 (H-A-Pj; Survey No.67, Hissa No.1/1, Admea 0-22-4 (H-A-Pi): Survey No.67. Hissa No.2. Admeasuring 0-32-9 (H-A-P): Surve No.67, Hissa No.3, Admeasuring 0-20-0[H-A-P); Survey No.1, Hissa No.14 Admeasuring 0-27-0 (H-A-P); Survey No.67, Hissa No.4, Admeasuring 0-10-0 (H-A-P); Survey No.68, Hissa N.1+2, Admeasuring 0-24-A (H-A-P); Survey No.68, Hissa No.3 B, Admeasuring 0-35-3 (H-A-P); Survey No.68, Hissa No.4+5, Admeasuring 0-31-0 (H-A-P); Survey No.68, Hissa No.6, Admeasuring 0-44-9 (H-A-Pj; situated Lying and being at Village Ghot, Taluka Panvel, District Raigad.

Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby is given to the Borrower entioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken Symbolic possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates entioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Branch Office: Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610.

**PUBLIC NOTICE** 

This is for notice of the general public that a political party is proposed to be registered by the name of Seva Janshakti Party The office of the party is located at Seva Janshakti Party, Shiva Niwas, Row House No. C-5, Khiwansara Fort, Garkheda Area, Aurangabad-431005. This Party has submitted application to the Election commission of India, New Delhi for its registration as Political Party under Section 29A of the Representation of People Act, 1951-Names/address of the office-bearers of the party are as follows:

President Prof. Manohar Dhonde, H. No. C-5 Garkheda, Aurangabad-431005 Shri, Umakant Shete, Gurudev Scheme No.

> 9/2/12, Yamunanagar, Nigadi, Pune 400044. Shri. Sopanrao Markawad, 11, Samarth Nagar, Taroda (Bk.), Nanded-400005

If any one has any objection to the registration of Seva Janshakti Party they may send their Objection with reasons thereof, to the Secretary (Political Party) Election commission of India, Nirvachan Sadan, Ashoka Road, New Delhi-110 001 within 30 days of the publication of this notice.

E -AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016 Date and Time of Auction: 11 December 2023 (Monday) at 10:00 A.M. to 01:00 P.M. (With unlimited extension of 5 minutes each)

E-Auction Sale of Assets by GAJANAN GANGAMAI INDUSTRIES LLP (In Liquidation forming part of Liquidation Estate under section 35(f) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND NO RECOURSE BASIS"

The Sale will be done by undersigned through e-auction service provider **National E-Governance Services Limited** via website <a href="http://www.pda.nesl.co.in">http://www.pda.nesl.co.in</a>

Sr. No.	Asset	Reserve Price	EMD Amount	Incremental Bid Amount		
A	Sale of Corporate Debtor as Going Concern Date and Time of Auction: 11 December 2023 at 10:00 A.M. to 11:00 A.M					
	Sale of Corporate Debtor as a going concern (Under Regulation 32(e) of Liquidation Regulations, 2016) including and limited to Land and Building	10,48,12,000	1,04,81,200	10,00,000		
В	Sale of Assets in parcels (In case no bids received for Auction under Sr. No. A) Date and Time of Auction: 11 December 2023 at 12:00 Noon to 01:00 P.M					
	Land & Building at Plot No. C-13, Limbala, Hingoli MIDC, Taluka & Dist. – Hingoli, Maharashtra	10,48,12,000	1,04,81,200	10,00,000		

Notes to Auction Process:

Date and time of E-Auction

General Secretary:

• Bidding in all Two options shall be allowed on submission of EMD for each Option/lot. If Highest bidder under Option A offers bid value as mentioned in point above. H1 bidde under Option A shall be declared as the successful bidder and E-auction under Option shall stand cancelled

Last date for submission of Eligibility Documents : 5 December 2023, Tuesday Last date for data room access, site visit, Last date of EMD submission : 7 December 2023. Thursday upto 5:00 PM

Note: The detailed Terms & Conditions, E-Auction Application Form & other details of online auction are available on <a href="http://www.pda.nesl.co.in">http://www.pda.nesl.co.in</a>

In case of any clarifications, please contact the undersigned at liq.ggil@rirp.co.in.

Date: 27 October 2023 Place: Mumbai Kamal Kishor Gurnan As Liquidator of Gajanan Gangamai Industries LLF vide order dated 11th October 2022 IBBI Registration: IBBI/IPA-001/IP/P-01463/2018-2019/12338

Authorization for Assignment valid till 14 December 2023 Corresponding Address: Renascence Insolvency Resolution Professionals Private Limited, 101. Kanakia Atrium 2. Cross Road A.Chakala MIDC Andheri East, Mumbai - 400093

Email: liq.ggil@rirp.co.ir

: 11 December 2023, Monday

Between 10:00 A.M. to 01:00 P.M

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that pursuant to and in accordance with the Agreement for Development dated July 1, 2019 registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Borivali under Serial No. BRL-2-7222-2019, M/S RELLIANCE CONSTRUCTION CO., a proprietary concern of Mr Raiees Yasin Lashkariya (sole proprietor), having its registered office at 1st floor, Juhu Azad Co-operative Housing Society Ltd., CD Barfiwala Road, Near New India Colony, Andheri (West), Mumbai 400 058 ("Developers") have undertaken the development of the property more particularly described in the First Schedule hereunder ("Property") in accordance with Regulation 33(10) of the DCPR-2034. The Slum Rehabilitation Authority has sanctioned the Slum Rehabilitation Scheme and has issued the Letter of Intent bearing No.SRA/ENG/1578/PN/PL/LOI dated March 9, 2020 and revised LOI dated February 16, 2023 in respect of the said Property and the Developers have commenced the development of the said Property and is constructing therein nter alia, Wing-Ain a composite building on the said Property ("said Building") by utilizing the currently sanctioned free sale FSI as per the permissions and the approved plans and as may be amended in future.

In this regard, we have been instructed to investigate the title of the Developers to develop the said Property and the title of the 23 (twenty-three) free sale remises (each premises admeasuring 37.15 sq. metres and aggregating t 854.45 sq. metres sale FSI) in the said Building being constructed on the said Property, which are more particularly described in the Second Schedule hereunder ("Free Sale Premises").

Any person(s) including as individual, a company, banks, non-banking financial institution, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection or any claim, right, title and/or interest by way of sale, agreement for sale, memorandum of understanding, letter of allotment, exchange, development, transfer, gift, mortgage, pledge, charge, lien, lease, tenancy, trust, maintenance, succession, inheritance, possession, release, relinquishment, attachment, license or any liability or commitment or otherwise howsoever through any agreement, deed, document, writing, conveyance, devise, bequest, succession, family arrangement, settlement, litigation, decree or court order, or any contract of agreement or otherwise howsoever or of whatsoever nature in respect to the said Property / Free Sale Premises and/or the development rights and/or right to any FSI or TDR in relation to the said Property / Free Sale Premises or any part or portion thereof and/or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned, along with notarized documentary proof in support thereof, at the address at Unadkat & Co., 407, Rustomjee Sangam, S V Road, Santacruz (West), Mumbai 400 054 and by way of e-mail at mumbai@unadkatco.com within a period of 7 (seven) days from the date of publication hereof, failing which, it will be presumed that no valid rights, claims, objections etc. subsists and all such rights, objections, claims etc. if anv. shall be deemed as waived, abandoned and not binding for all intent and purposes.

#### THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the said Property)

ALL THAT piece and parcel of land admeasuring 3387.5 sq. metres or thereabouts and bearing Survey No. 273/1 (part) and CTS No. 738/B/1A (part) of Village Malad, Taluka Borivali, within the Registration Sub-District of Mumbai City and District of Mumbai Suburban situate, lying and being at Sanjay Nagar, Pathanwadi, Rani Sati Road, Goregoan (East) Mumbai – 400 062, within the limits of Ward P/N of the Brihanmumbai Municipal Corporation, fully occupied by slum dwellers, and bounded as

On or towards North: By CTS 736 B / 13 part / Road: On or towards South: By Dheeraj Uppar; On or towards East : By CTS No. 736 B / 1A (Part); On or towards West : By CTS No. 728B/1A (Part);

building on the said Property defined in First Schedule:

20 2104

THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the said Property)

The following 23 (twenty-three) free sale premises (each premises admeasuring 37.15 sq. metres and aggregating to 854.45 sq. metres sale FSI) comprised in the said Building being Wing-A in the composite

No No. No No. No No. No No. 1905 20 2105 21 2205 22 19 2005 1906 19 2006 20 2106 21 2206 22 2001 22 20 2101 21 2201 2304 23 2002 20 2102 21 2202 22 2305 23 22 2306 2003 20 2103 21 2203 23

Dated: 27-10-2023 Place: Mumbai Manthan Unadkat Unadkat & Co.

2204

22

**Law Offices** 

21

(Neil Mandevia) Dated this 27th day of October, 2023 **Advocate and Solicitor** 

#### No. 2 and partly by land bearing Survey No. otherwise having an objection to the Proposed Transaction of grant of development rights n respect of the said Property to our Client in the manner as elaborated above or otherwis Thirdly: Piece or parcel of land bearing Survey No. 55 Hissa No. 2/1 nolding custody or possession the original of the Misplaced Title Deed as a security for any admeasuring 0H-03R-5P equivalent to 350 square metres situate at debt or obligation or otherwise under or pursuant to any contract or arrangement, are village Borivade, taluka and district Thane within registration district of hereby requested to make the such claim or objection known in writing (along with al land bearing Survey No. 58 Hissa No. 2; and

supporting documents of such claim or objection) to the undersigned at Law Scribes, 703 DLH Plaza, Beeta Society, S. V. Road, Andheri (West), Mumbai 400058, within a period of (seven) days from the date of publication of this notice, failing which it shall be construe Fourthly: Piece or parcel of land bearing Survey No. 55 Hissa No. 3

and accepted by our clients that there does not exist any such claim or objection; and the same shall be construed as having been non-existent/waived/abandoned; and our client shall thereupon proceed to acquire the said Property from the Owner and the Developer

Description of the said Property

All that piece or parcel of land admeasuring 848.60 square meters or thereabouts bearing CTS no. 725/A of Village Oshiwara, Taluka Andheri, Mumbai Suburban District lying, being and situate at off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai 400 053 and bounded as

follows: On or towards the North by City Survey No. 720; City Survey No. 725B;

For Law ScribeS

notwithstanding any claim or objection. SCHEDULE

On or towards the South by On or towards the East by 13.40 meter wide Road; and On or towards the West by City Survey No. 705

Sd/- Authorised Officer, Jana Small Finance Bank Limited

Place: Thane Date: 27.10.2023 JANA SMALL FINANCE BANK Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B,



Union Bank स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखा - मुंबई तळ मजला, भरत हाउस, एम.एस. मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१ ईमेल - samvmumbai@unionbankofindia.bank

#### कञ्जा सूचना (नियम-८(१)) (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया, स्ट्रेस्ड ऑसेट मॅनेजमेंट शाखा, मुंबई** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १५.०१.२०१९ रोजी एक मागणी सचना जारी करून कर्जदार मे. जे. वाय. इंटरनॅशनल, यांना सदर सचनेत नमद रक्कम रु.२८.६७.२९.६०३.४२ (रुपये अञ्चावीस कोटी सदसष्ठ लाख एकोणतीस हजार सहाशे तीन आणि बेचाळीस पैसे मात्र) या रकमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲंक्टच्या कलम १३ (४) च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **२५.१०.२०२३ रोजीस** 

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडिया, च्या रक्कम रु.२८,६७,२९,६०३.४२ (रुपये अट्टावीस कोटी सदुसष्ठ लाख एकोणतीस हजार सहाशे तीन आणि बेचाळीस पैसे मात्र) ३१.१२.२०१८ रोजीस आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील तारण मत्तांच्या भरणाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतृदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन:

गाव- धनोट, तालुका कलोला, जिल्हा गांधीनगरख पिन कोड-३८२७२९ स्टेट गुजरात छत्राल- कडी रोड, विराट इंडस्ट्रियल पार्क, ब्लॉक क्र. १८७, फेस क्र.२, प्लॉट क्र. ८ए येथे इंडस्ट्रियल जिमन श्री. मेहुल धीरजलाल पारेख यांच्या नावाने. क्षेत्र- ८३६.१२ चौ.मी. **पूर्व-**रोड- (अंतर्गत ईस्टेट रोड/प्लॉट क्र.१५), **पश्चिम-**प्लॉट क्र.७(रोड), **दक्षिण-**प्लॉट क्र.९(ओपन प्लॉट) <mark>उत्तर-</mark> प्लॉट क्र.८ (क्रिस्टल सेफ्टी ग्लास)

ठिकाण: मुंबई दिनांक: २५.१०.२०२३

Bank of India

Relationship beyond banking

प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

#### इशारा सूचना

तमाम जनतेस आणि कर्जदार मे. कोठारी हेव्ही लिफ्टर्स (मालक निलेश के कोठारी) तिचा हमीदारांना कळविण्यात यते की. आरबीएल बँक लि. मे. कोठारी हेव्ही लिफ्टर्स आणि श्री. निलेश करसनदास कोठारी याना वित्तिय सहाय्य मंजुरी केला आहे. वरील नमद कर्जदारांनी मिळकत म्हणजेच फ्लॅट क्र. ०५, २ रा मजला, ज्योती बिल्डींग, मुलंड विज्यो सी एच एस लि., फ्लॅट क्र. १०७८/७९ ए, विश्वकर्मा नगर, बी पी क्रॉस रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८०, गहाण ठेवून कर्ज सुविधा घेतली आहे. सदर सुविधा अभिहस्तांकन करार दिनांकित ३१/०३/२०२१ मार्फत पेगासेस असेटस् रेकन्स्ट्रक्शन प्रा. लि. च्या नावे विमोचन केलेले आणि मिळकती संबंधित सर्व करार, विलेख आणि कागदपत्र विविध वित्तिय पुरवठा दस्तावेजाच्या संदर्भात सर्व तिचा हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध रद्द न करता येणारा आणि पूर्णपणे विक्री,

अभिहस्तांकन आणि हस्तांतर केला होता. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, ज्योती बिल्डींग, मलंड विज्यों सी एच एस लि. प्लॉट क १०७८/७९ ए, विश्वकर्मा नगर, बी पी क्रॉस रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८० नामक इमारतीच्या पूनर्विकास होत आहे. म्हणून याद्वारे तमाम जनतेस **ईशारा देण्यात येते की,** पूनर्विकसित इमारत मध्ये श्री. निलेश करसनदास कोठारी (कर्जदार) यांना वाटप केलेल्या किंवा वाटप होणारा ह्या मिळकतीशी कोणताही व्यवहार पेगाससच्या भाराच्या अधिन असेल

सही / - प्राधिकृत अधिकारी पेगासस असेटस् रिकंस्ट्रक्शन प्रा. लि .५-५६, ५ वा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१ टेलि.: ०२२-२६१८८४७००

#### ओरिएंट सेराटेक लिमिटेड (पूर्वी ओळखले जाणारे नाव ओरिष्ठंट ॲंब्रेसिव्हस्त लिमिटेड) ய்க்கு **க**்: L24299MH1971PLC366531

र्नोदणीकृत कार्यालयः

। ॲण्ड मायो हाऊस, श्र्य मजला २७६ डि. धनः रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ दुराधानी कः: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्स: +९१-२२ २२०७४४५२ ई-मेल पत्वा: <u>investor@oalmail.co.in</u> संकेतस्थळ: <u>www.orientceratech.com</u> सचना

सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपत्नेत्या द्वितिय त्रैमासीक व अर्धवार्षिक स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरिक्षित निकाल निष्कर्ष पटलावर घेण्यासाठी आणि अन्य कार्यसूची करिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, **शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३** रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे .

सादर साूनाना कंपनीन्या www.orientceratech.com या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com a www.nseindia.com या संकेत स्थळांवर सुद्धा उपतब्ध आहे •

ओरिएंट सेराटेक लिमिटेड करिता स्तीमा शर्मा मुंबई कंपनी सचीव व दि.२६.१०.२०२३ कम्प्नायन्स ऑफीसर नीद्णाकृत कायालयः आवसाआवसाआव सम्मान । १००० प्रतास । १०० प्र नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआ **Public Notice** 

rs. Ozia Santos & Mrs. Malaika Santo

re Members of the Greenfields 'B' Co

Operative Housing Society Ltd. Jogeshwar

Vikroli Link Road Andheri (E) Mumba

400093 and are jointly holding Flat No. B8

33 in the building of the Society. Mr. Ozia

Santos died on 22nd November, 2016, withou

The Society hereby invites claims or objection

from the heir or heirs or other claimants/objector

or objectors to the transfer of the said share

and interest of the deceased member in th

capital/ property of the Society within a period of FIFTEEN days from the publication of this

tice, with copies of such documents and other

ections for transfer of shares and interest of

e deceased member in the capital /property of

If no claims/objections are received within the

period prescribed above, the Society shall be

free to deal with the shares and interest of the

deceased member in the capital/ property of th

Society in such manner as is provided under the

bye-laws of the Society. The claims/objection

f any, received by the Society for transfer of

shares and interest of the deceased member

the capital/property of the Society shall be deal

with in the manner provided under the bye- law

For, Green Fields "B" CHS, Ltd.

जाहीर सूचना

आमचे अशिल आयु सी. आयु सी. आय बँक लि (बँक) याच्या वतीने याव्दारे सर्व लोकाना जाहीरपणे सूचित करण्यात येते की, मूळ

शिर्षक डिड आणि इतर सुबंधित कागद्पत्रे

(इथून पुढ़े ज्याचा एकत्रित उल्लेख "दस्तावेज" म्हणून करण्यात येईल), जी

अचल मालतेच्या सदर्भात आहेत (अधिक विस्ताराने येथे त्याचा उल्लेख "परिशिष्ट'

असा केलेला आहे ) जी आमच्या अशिलाकडे श्री किरण डेनिस डिसूझा यानी

सुरक्षेच्या हेतुने जमा केली होती ती आमच्या

ॲशिलाच्या ताब्यातून गहाळ झाली आहेत

(i) डि.एस.कुलकर्णी (त्यातील "विक्रेता" म्हणून) आणि श्री किरण डेनिस डिसूझा

म्हणून) आणि श्रा. अरण डोनसा डिस्झा यांच्या तर्फे पावर ऑफ अटर्नी धारक मरीना डेनिस डिस्झा (त्यातील "खरेदीदार" म्हणून) यांच्यातील मुळ करारनामा क्र. ८८०५, दिनांक ३१ जुल २०१३, सह दुय्यम निबंधक हवेली—१०, पुणे यांच्याकडे दस्तावेज अनुक्रमा क हवाल १०

-८८०५-२०१३ व्दारे नोंदणीकृत (ii) मुळ नोंदणी पावती क्र ९५६४, दिनांक ३१ जुलै २०१३ , सदनिका क्र. ओपी ४०७, ४ था मजला, डि एस के विश्व मेघमल्हार फेज 📙 गट क्र. ८७ ते ९०, धयारी गाव, किरकटवाडी जिल्हा पुणे –४११०४१ ज्या क्रेणाला वरील उल्लेखित दस्तावेज मिळाले असतील अथवा ते कोठे आहेत याबदुल काही माहिती असल्यास कृम्या खालीं नमुद केलेल्या व्यक्तीस, खालील पूत्यावर या सब्धीत माहिती द्यावी ही

याव्दारे सर्व लोकाना जाहीर इशारा देण्यात येत आहे की या वरील उल्लेखित दस्तावेजाच्या संदर्भात क्रेणताही व्यवहार करु नये व असा कोणताही व्यवहार केल्यास तो त्या च्या स्वतःच्या जोखमीवर व जबाबदारीवर असेल (गुन्हेगारी देयते सहित). असा क्षेणत्याही प्रकरचा अवैध व्यवहार झाल्यास त्यातून त्या व्यक्तींस (व्यक्तींस) क्रेणतही नुकसान झाल्यास आमचे अशील जबाबदार राहणार नाहीत आजुपासून १५ दिवसाचे आत कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्यास आमचे अशिल संबंधित अधिकाऱ्यां कडे दस्तावेजाची प्रमाणित प्रती घेण्यासाठी अर्ज् करणे यासारखी कार्यवाही सुरु

एकनिवासी सदिनका क्र. ४०७ , सुमारे ६१८ चौ.फु. (चटई क्षेत्र ), ४ था मजला, विंग क्र. ओ—पी, "डि एस के विश्व मेघमल्हार फेज

|| को ऑप हाऊसिंग सो लि.", गट क्र. ८७ ते ९०, धयारी गाव, किरकटवाडी, जिल्हा

पत्ता : १०१, १ ला मजला, मानस बिल्डिंग, खारकर आळी, ठाणे (पश्चिम) - ४०० ६०१

जाहीर सूचना सूचना देण्यात येते की, माझे अशील मे. अभ्युदय होम्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांचे कार्यालय येथे ४५, बिल्डिंग नं. ३, श्रध्दा सीएचएस, गणेश नगर लेन, काळाचौकी, मुंबई - ४०००३३ यांनी १) नॉर्बर्ट ऑगस्टिन डि'सोझा २) फ्लोरी रोझारिया डि'सोझा यांचे

कायदेशीर वारस म्हणजे कॅरोलिन

नॉर्मन डि'सोझा, ओस्विन रोसारिओ

डि'सोझा, बर्था नाझारेथ मिसकिट्टा

आणि सॅव्हिओ रोसारिओ डि'सोझा

३) एलिअस ऑगस्टिन डि'सोझा यांचे

कायदेशीर वारस रॉसलिन एलियस

डि'सोझा. ॲनी लॉयड टिक्सेरा. बीना

स्टॅनी डि'सोझा आणि पर्पेट्युअल रॉनी ग्रेसिअस यांच्याशी खालील परिशिष्टात

उल्लेखिलेल्या मिळकतीच्या संदर्भात

संयुक्त करार करण्यास मान्यता दिली

सदर मिळकतीच्या संदर्भात किंवा तिच्या भागासंदर्भात विक्री, भेट, भाडेपट्टी, वारसा, अदलाबदल, गहाण, शुल्क, विश्वस्त, ताबा, धारणाधिकार, कब्जा, जप्ती, वहिवाट याद्वारे किंवा अन्य प्रकारे दावा

करणाऱ्या सर्व व्यक्तींनी याबाबत खाली स्वाक्षरी करणाऱ्यांना त्यांच्या

कार्यालयात तीर्थराज सीएचएस,

बिल्डिंग क्र. ३, खोली क्र. २, पीएल-

५बी, सेक्टर-९, खांदा कॉलनी, नवीन

पनवेल - ४१० २०६ येथे या

तारखेपासून १५ दिवसांच्या आत

आहे.

येईल.

मोबाइंदल : ९८३३५ ०३६५२

दि. २७/१०/२०२३

श्री. सचिन काबळे वकील, उच्च न्यायालय

विनंती करण्यात येत आहे

करतील.

पुणे –४११०४१.

ठिकाण : पुणे.

Chairman / Hon. Secretar

Date: 13/10/2023

Place: Mumbai

of the Society.

proofs in support of his/her/their claims

making any nomination.

**शाखा कार्यालयः** २रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिडास, पटियाला हाऊससमोर, नगर, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००३. **शाखा कार्यालय:** १ ला मजला, ऑफिस क्र. १०१, प्लॉट क्र. १५९, मनोहर स्पेस लॅण्डमार्क, समथ नगर, औरंगाबाद - ४३१००१. **शाखा कार्यालय:** २रा मजला, २०३, प्लॉट क्र. २, केटी एम्पायर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर, नवघर, वसई (प) – ४०१२०२ शाखा कार्यालय: १ला मजला, कार्यालय क्र. पीओ२/१४७, हार्मनी प्लाझा, एसबीआयच्या समोर, बोईसर, जि- पालघर - ४०१५०१ **शाखा कार्यालय:** २रा मजला, कार्यालय २०४, जंक्शन ४०६, प्लॉट क्र. ४०६/१बी, टक्का रोड, पनवेल पश्चिम - ४१०२०६ **शाखा कार्यालय:** २रा मजला, सोनावणे कॉम्प्लेक्स, कामदार पेट्रोल पंपाच्या बाजूला, मिनी मार्केट, मेन रोड, लातूर - ४१३५१२ **शाखा कार्यालय:** विकाश गॅलेक्सी, १ला मजला, शॉप क्र. १०३ आणि १०४, सानेवाडी, रेल्वे स्टेशन रोड, बदलापूर (प), महाराष्ट्र - ४२१५०३ **शाखा कार्यालय:** कार्यालय क्र. १०५ ते १०७. आई बंगलो अपार्टमेंट, रामनगर, डोंबिवली पर्व, ठाणे - ४२१२०१

#### (नियम ८ (६) साठी परंतके) पहा स्थावर मत्तेच्या विकीकरिता सचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ८(६) चे परंतकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा **प्रत्यक्ष कब्जा** आयसीआयसीआय होम फायनात्स कंपनी लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती येथे खाली दिलेल्या संक्षिप्त तपशीलानुसार ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/कायदेशीर वारसदारांचे	तारण मत्तेचा तपशील सह काही असल्यास ज्ञात भार	थकीत रक्कम	राखीव किंमत इसारा अनामत	मिळकतीच्या निरीक्षणाची	लिलावाची तारीख व वे
	नाव कर्ज खाते क्र.			रक्कम	तारीख आणि वेळ	
(y)	(बी)	(税)	(डी)	(\$) -	(एफ)	(जी)
8	सुनील अशोक राजगुरू (कर्जदार) प्रमिला सुनील राजगुरू (सहकर्जदार)	प्लॉट क्र. ०१, एकनाथ नगर, स. क्र. ५०९/८/९, खडू कारखाना	₹. २०,३१,४४९/-	₹. १४,८४,२०९/-	नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर २१,२०२३
	कर्ज खाते क्रमांक	केडगाव, अहमदनगर, महाराष्ट्र -	२० ऑक्टोबर	₹.	स.११:-	दु.०२:०० -
7	एलएचएडीआर००००१२९९०११ मोहम्मद याकुब उस्मान शेख	४१४१०८. प्लॉट क्र. सी-३४, भाग-सी,	२०२३ रु.	१,४८,४३०/- ह.	दु.०३:०० नोव्हेंबर ०६,	दु.०३:०० नोव्हेंबर
,	(कर्जदार) मेहजबीन याकुब शेख	गट क्र. १४१, साई निवारा,	२१,७७,३२७/-	९,११,२५०/-	२०२३	२१,२०२३
	(सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएयूआर००००१ ३२२४५१	गंगापूर, जहांगिर, औरंगाबाद - ४३१००१	२० ऑक्टोबर २०२३	₹. ९१,१३०/-	स.११:- दु.०३:००	दु.०२:०० - दु.०३:००
3	चंद्रेश एन राजपूत (कर्जदार)	फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला,	₹.	**************************************	नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर
`	नवीनचंद्र रणछोड राजपू (सह-	भवानी दर्शन, टाईप ए, विंग ए,	३०,१२,५८९/-	२०,९३,०४०/-	२०२३	२१,२०२३
	कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ०००००१	माहीम रोड, पालघर पश्चिम, पालघर - ४०१४०४	२० ऑक्टोबर २०२३	₹. २,०९,३१०/-	स.११:- दु.०३:००	दु.०२:०० - दु.०३:००
	२९५०६८	11(14( 00,000	/0/4	(,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	3.04.00	3.04.00
Х	प्रवीण पांडुरंग हळदे (कर्जदार)	३०३, ३रा मजला, इमारत क्र.	₹.	₹.	नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर
	प्रियंका हळदे (सह-कर्जदार) पांडुरंग आर हळदे (सह-कर्जदार) प्रमिला	०४, हॅप्पीनेस्ट बोईसर कॉम्प्लेक्स फेज ४, गाव कांबळगाव,	२२,४१,८५३/- २० ऑक्टोबर	१५,४१,३७४/- रु.	२०२३ स.११:-	२१,२०२३ दु.०२:०० -
	पांडुरंग हळदे (सह-कर्जदार) कर्ज	पालघर १, पालघर, महाराष्ट्र -	२०२३	१,५४,१४०/-	दु.०३:००	दु.०३:००
	खाते क्रमांक	४०१५०१				
ч	एलएचबीओवी००००१ ३२०४२३ सजीव जनार्दनन पिछुई (कर्जदार)	फ्लॅट क्र. ००३, तळ मजला,	₹.	₹.	नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर
	श्रीलथा एस पिल्लई (सह-कर्जदार)	इमारत क्र. ३, डायमंड रेसिडेन्सी,	३५,०५,५९८/-	१८,४२,७५०/- रू.	२०२३ 	२१,२०२३
	कर्ज खाते क्रमांक एलएचकेआरजे००००१२८३५१५	रेल्वे ट्रॅक डिक्सालजवळ, भिवपुरी, कर्जत, कर्जत, महाराष्ट्र	२० ऑक्टोबर २०२३	१,८४,२८०/-	स.११:- दु.०३:००	दु.०२:०० - दु.०३:००
		- ४१०२०१			_	
Ę	मुल्ला जाहेद हमीद (कर्जदार) नजिया   जाहेद मुल्ला (सह-कर्जदार) कर्ज	सर्व्हे क्र. १९८, ३, प्लॉट क्र. ७३, गाव उमरगा, जिल्हा	रु. ६,९२,९१४/- २० ऑक्टोबर	रु. ५,०८,६५७/	नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर २१,२०२३
	खाते क्रमांक	उस्मानाबाद, सोलापूर, महाराष्ट्र	२०२३	₹.	स.११:-	दु.०२:०० -
	एलएचएलएटी००००१३२१३७०	- ४१३६०७	_	५०,८७०/-	दु.०३:००	दु.०३:००
O	कल्पना जे पटेल (कर्जदार) जयंतीलाल पटेल (सह-कर्जदार)	बी४०५, ४था मजला, इमारत क्र. ८, अमृत रेसिडेन्सी, गाव	₹. ३०,०३,४२०/-	₹. १७,३३,६८१/-	नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर २१,२०२३
	कर्ज खाते क्रमांक	सरवली, बोईसर पश्चिम, जि.	२० ऑक्टोबर	₹.	स.११:-	दु.०२:०० -
	एलएचवीएसआय००००१३१८६३२	पालघर, बोईसर ४०, पालघर, महाराष्ट्र - ४०१५०१	२०२३	१,७३,३७०/-	दु.०३:००	दु.०३:००
۷	दुर्गा देवी एम विश्वकर्मा (कर्जदार)	फ्लॅट क्र. १०५, १ला मजला,	₹.	₹.	नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर
	मोहनलाल मेवालाल विश्वकर्मा (सह-कर्जदार) राहुल एम विश्वकर्मा	विंग डी, इमारत क्र. २, युनायटेड	१६,०९,५४२/-	१०,६४,०१६/- रू.	२०२३ ₩ ११:-	२१,२०२३ ट ०२:०० -
	(सह-कर्जदार) राहुल एम विश्वकमा (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक	रिजेन्सी, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, पालघर, पालघर -	२० ऑक्टोबर २०२३	१,०६,४१०/-	स.११:- दु.०३:००	दु.०२:०० - दु.०३:००
	एलएचवीएसआय००००१३२१२१३	४०१५०१.				
9	सुनीता पांडुरंग साठे (कर्जदार) पांडुरंग सिद्धू साठे (सहकर्जदार) कर्ज	फ्लॅट क्र. ३०६, मजला ३, मधुबन रेसिडेन्सी, प्लॉट क्र. ०१,	रु. १६,८७,७३३/-	₹. ८,४३,७५०७-	नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर २१,२०२३
	खाते क्रमांक	स. क्र. २ए ४बी, गुरुआंगण रो	२० ऑक्टोबर	₹.	स.११:-	दु.०२:०० -
	एनएचएडीआर००००१००७६१६	बंगलो, वडारवाडी भिंगार कॅम्प प्रना अहमदनगर - ४१४००२	२०२३	८४,३८०७-	दु.०३:००	दु.०३:००
१०	कैलास जानू दिघे (कर्जदार) सुमन जे	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला,	₹.	₹.	नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर
	दिघे (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचटीएनइ००००१	तुलसी आश्रय सीएचएसएल, ध्रुव रेसिडेन्सीजवळ, पाषाणे गाव	१९,९४,९३८/- २० ऑक्टोबर	१२,४४,१६०/- ₹.	२०२३ स.११:-	२१,२०२३ दु.०२:०० -
	36668	रोड, वांगणी पश्चिम -	२०२३	१,२४,४२०/ <i>-</i>	दु.०३:००	र्यु.०५:०० दु.०३:००
		४२१५०३				
११	राजेश जे साटम (कर्जदार) शोभा	मिळकत क्र. १ - गाव चिंचघर,	₹.	₹.	नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर
	जगन्नाथ साटम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचटीएनइ००००१	ता. वाडा, जि पालघर येथे स्थित फ्लॅट क्र. २०१, २रा	३८,७८,०१९७- २० ऑक्टोबर	२०,५०,६९७/- ह.	२०२३ स.११:-	२१,२०२३ दु.०२:०० -
	३२५५९८	मजला, बी विंग, इमारत क्र. ६,	२०२३	२,०५,०७०७-	दु.०३:००	दु.०३:००
		साई संकल्प ड्रीम, गट क्र. ३, प्लॉट क्र. ११, १२, १३.				
		मिळकत क्र. २ - गाव चिंचघर,				
		ता. वाडा, जि पालघर येथे स्थित फ्लॅट क. २०२ २ग				
		स्थित फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, बी विंग, इमारत क्र. ६,				
		साई संकल्प ड्रीम, गट क्र. ३,				
१२	दिपक मुरलीधर गायकवाड	प्लॉट क्र. ११, १२, १३. फ्लॅट क्र. ६, मजला क्र - १,	₹.	₹.	नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर
	(कर्जदार) सोनाली दिपक गायकवाड	साई कृपा रेसिडेन्सी, स. क्र.	१३,९४,४४०७-	९,६१,०६५/-	२०२३	२१,२०२३
	(सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचएसएचआय०००००८३८८००	३९०/४पी, प्लॉट क्र. १४ आणि १५, साई नगर राहुरी बुद्रुक, ता	२० ऑक्टोबर २०२३	रु. ९६,११०/-	स.११:- दु.०३:००	दु.०२:०० -
	7,7,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1,1		, , , ,			
9.5		- राहुरी, जिल्हा अहमदनगर,			3	9.04:00
१३	मनेण नार्ने (नार्निमा) रिपरिया प्रतेण	महाराष्ट्र - ४१३७०५				
	महेश ढवळे (कर्जदार) निर्मला महेश ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते	7	रु. ३१,२०,६७५७-	₹.	नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक	महाराष्ट्र – ४१३७०५ फ्लॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर	₹. १६,१८,३८०/- ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:-	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० -
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते	महाराष्ट्र - ४१३७०५ फ्लॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १	३१,२०,६७५७-	रु. १६,१८,३८०/-	नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० -
१४	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शाहाबुदीन अमजदली खान	महाराष्ट्र – ४१३७०५ फ्लॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, ठाणे, महाराष्ट्र	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ रु.	₹. १६,१८,३८०/- ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:-	२१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर
१४	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली	महाराष्ट्र – ४१३७०५ फ्लॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ इ. २०,७२,६३३/-	₹. १६,१८,३८०/- ₹. १,६१,८४०/-	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३
१४	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शाहाबुदीन अमजदली खान	महाराष्ट्र – ४१३७०५ फ्लॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग,	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ रु.	₹. १६,१८,३८०/- ₹. १,६१,८४०/-	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० -
१४	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक	महाराष्ट्र – ४१३७०५ फ्लॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०,	₹. १६,१८,३८०/- ₹. १,६१,८४०/- ₹. १०,२१,०७३/-	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:-	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० -
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९	महाराष्ट्र - ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र - ४१०१०१	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०, २०२३	₹. १६,१८,३८०/- ₹. १,६१,८४०/- ₹. १०,२१,०७३/- ₹. १,०२,११०७-	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०३:००
१४	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक	महाराष्ट्र – ४१३७०५ फ्लॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड,	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०,	₹.  ? €, ? ८, ३८० / -  ₹.  ?, ६ १, ८४० / -  ₹.  ? 0, ? १, ०७३ / -  ₹.  ?, 0 २, ११०७ -	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:-	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०३:००
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरुळ पच्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/- २० ऑक्टोबर	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, € ?, ८ ४ ० / −  ₹.  ?, ○ ?, ? ?, ० ७ ३ / −  ₹.  ?, ○ ?, ? ? ० ७ −  ₹.  ? ८, ○ ∘, ? ? ८ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०२:०० नोव्हेंबर दु.०२:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:००
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुप्ता (कर्जदार) कर्ज	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० +	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०, २०२३ ह.	₹.  ? €, ? ८, ३८०/-  ₹.  ?, ६ १, ८४०/-   ₹.  ? 0, २ १, ०७३/-  \$.  ?, 0 २, १ १ ० ७-  \$.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०२:०० नोव्हेंबर दु.०२:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:००
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्ल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र.	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/- २० ऑक्टोबर	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, € ?, ८ ४ ० / −  ₹.  ?, ○ ?, ? ?, ० ७ ३ / −  ₹.  ?, ○ ?, ? ? ० ७ −  ₹.  ? ८, ○ ∘, ? ? ८ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०२:०० नोव्हेंबर दु.०२:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:००
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०९०१  गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०९५०१ च्या सर्ल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७,	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/- २० ऑक्टोबर	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, € ?, ८ ४ ० / −  ₹.  ?, ○ ?, ? ?, ० ७ ३ / −  ₹.  ?, ○ ?, ? ? ० ७ −  ₹.  ? ८, ○ ∘, ? ? ८ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०२:०० नोव्हेंबर दु.०२:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:००
	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्ल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र.	३१,२०,६७५७- २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/- ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/- २० ऑक्टोबर	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, € ?, ८ ४ ० / −  ₹.  ?, ○ ?, ? ?, ० ७ ३ / −  ₹.  ?, ○ ?, ? ? ० ७ −  ₹.  ? ८, ○ ∘, ? ? ८ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:०० - दु.०२:०० नोव्हेंबर दु.०२:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०२:००
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुप्ता (कर्जदार) गुप्ता सुभाष पल्टराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिस्डेनी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोधेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्ल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित एलॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी	३१,२०,६७५७– २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/– ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/– २० ऑक्टोबर २०२३	₹.  ? ₹.,१८,३८०/-  ₹.  ?, ₹ १,८४०/-  ₹.  ?, २,२१,०७३/-  ₹.  ?, 0,,११०७-  ₹.  ? ८, 0,,१९८/-  ₹.  ? , 0, 0, ₹ ९ /-	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०२:०० - दु.०२:००
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ गहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अझमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुप्ता (कर्जदार) गुप्ता सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्ल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. फ्लॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव,	३१,२०,६७५७— २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/— ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/— २० ऑक्टोबर २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, ६ १, ८ ४ ० / −  ₹.  ? 0, २ १, ० ७ ३ / −  ₹.  ? 0, २ १ १ ० ७ −  ₹.  ? 0, 0, 0 ? ९ ८ / −  ₹.  ? 0, 0 ? १ ९ ८ / −  ₹.  ? 0, 9 ८ ८ / ५ १ ६ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:००
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुप्ता (कर्जदार) गुप्ता सुभाष पल्टराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या भागावर बांधकामित पलॅट क्र. २०३, ररा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८०, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता बांईरसर, गट क्र. २, माण गाव, वर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५,	३१,२०,६७५७– २० ऑक्टोबर २०२३  ह. २०,७२,६३३/– ऑक्टोबर २०, २०२३  ह. ३०,६९,१६०/– २० ऑक्टोबर २०२३	₹.  ₹६,१८,३८०/-  ₹.  ₹,६१,८४०/-  ₹.  ₹0,२१,०७३/-  ₹.  ₹,0२,११०७-  ₹.  ₹८,००,१९८/-  ₹.  ₹,0,0,0,१९८/-  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:००
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४ रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३१५३८ आणि	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमिनेच्या भागावर बांधकामित पलॅट क्र. २०३, ररा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर – ४०१५०१	३१,२०,६७५७– २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/– ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/– २० ऑक्टोबर २०२३	\$.  \$\\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ दु.०३:०० - दु.०३:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०३:०० नोव्हेंबर ११,२०२३ दु.०३:०० - दु.०३:०० -
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४ रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ००००१	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या भागावर बांधकामित पलॅट क्र. २०३, ररा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८०, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता बांईरसर, गट क्र. २, माण गाव, वर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५,	३१,२०,६७५७– २० ऑक्टोबर २०२३  ह. २०,७२,६३३/– ऑक्टोबर २०, २०२३  ह. ३०,६९,१६०/– २० ऑक्टोबर २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, ६ १, ८ ४ ० / −  ₹.  ? 0, २ १, ० ७ ३ / −  ₹.  ? 0, २ १ १ ० ७ −  ₹.  ? 0, 0, 0 ? ९ ८ / −  ₹.  ? 0, 0 ? १ ९ ८ / −  ₹.  ? 0, 9 ८ ८ / ५ १ ६ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ १८,०२:०० - १८,०२:०० - १९,०२:०० - १८,०२:०० - १८,०२३ १८,०२:०० - १८,०२३ १८,०२३ १८,०२३ १८,०२३ १८,०२३
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अक्षमद्भली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३३९५३८ आणि ००००१ ३३७८०९ आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, ररा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, वर्षज्ञवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर – ४०१५०१ प्लॉट क्र. १६, स. क्र. ६६/१बी/१६ वर स्थित, रिव्हर पार्व, मिलीनयम	३१,२०,६७५७–         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/–         ऑक्टोबर         २०,७२३         १०,६९,१६०/–         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर	₹.  ? ₹., ₹. ⟨ , ₹ ⟨ , ⟨ > ⟩ / −  ₹.  ? , ₹ ? , ⟨ ∨ ⟩ / −  ₹.  ? , ₹ ? , ◊ ∪ ⟩ / −  ₹.  ? , ○ ? , ₹ ? ○ ∪ −  ₹.  ? , ○ , ○ ? ◊ / / −  ₹.  ? , ○ , ○ , ◊ ₹ / −  ₹.  ? , ○ ? , ८ ₹ ∘ / −  ₹.  ! , ○ 0 , ३ ₹ ८ / −  ₹.  ! , ○ 0 , ३ ₹ ८ / −  ‡.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर १,२०२३ ८,०२:०० - ८,०२:०० - नोव्हेंबर १,२०२३ ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० -
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुदीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्ट्राम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचआ३३९५३८ आणि ००००१ ३३७८०९ आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, ररा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, वर्षज्ञवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर – ४०१५०१ प्लॉट क्र. १६, स. क्र. ६६/१बी/१६ वर स्थित, रिव्हर पार्व, मिलीनयम बेव्हरोजेसजवळ, कसारा	३१,२०,६७५७— २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/— ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/— २० ऑक्टोबर २०२३ ह. १६,८५,७६२/— २० ऑक्टोबर २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ? , € ? , ८ ४ ० / −  ₹.  ? , ○ ? ? ? ० ७ −  ₹.  ? , ○ ? , ? ? ० ७ −  ₹.  ? , ○ , ? ? ८ / −  ₹.  ? , ८ , ○ , ? ९ / −  ₹.  ? , ○ ? , ८ € / −  ₹.  4, 0 9, ३ € ८ / −	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर १,२०२३ ८,०२:०० - ८,०२:०० - नोव्हेंबर १,२०२३ ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० -
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुदीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्ट्राम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचआ३३९५३८ आणि ००००१ ३३७८०९ आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्वहें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. फ्लॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पपासमीर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर न ४०१५०१ प्लॉट क्र. १६, स. क्र. ६६/१बी/१६ वर स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र	३१,२०,६७५७–         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/–         ऑक्टोबर         २०,७२३         १०,६९,१६०/–         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर	₹.  ? ₹., ₹. ⟨ , ₹ ⟨ , ⟨ > ⟩ / −  ₹.  ? , ₹ ? , ⟨ ∨ ⟩ / −  ₹.  ? , ₹ ? , ◊ ∪ ⟩ / −  ₹.  ? , ○ ? , ₹ ? ○ ∪ −  ₹.  ? , ○ , ○ ? ◊ / / −  ₹.  ? , ○ , ○ , ◊ ₹ / −  ₹.  ? , ○ ? , ८ ₹ ∘ / −  ₹.  ! , ○ 0 , ३ ₹ ८ / −  ₹.  ! , ○ 0 , ३ ₹ ८ / −  ‡.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर १,२०२३ ८,०२:०० - ८,०२:०० - नोव्हेंबर १,२०२३ ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० - ८,०२:०० -
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ यहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गृमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४ स्तन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३००००१ एलएचबीएचओ३००००१	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मक्ति रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या मागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर, महर क्र. १६, स. क्र. ६६/१बी/१६ वर स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०१	३१,२०,६७५७-         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/-         ऑक्टोबर         २०,०६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         ४६,८५,७६२/-         २० ऑक्टोबर         २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ 0 / -  ₹.  ? 6, ? ₹, ८ ४ 0 / -  ₹.  ? 0, ? ₹, 0 0 3 / -  ₹.  ? 0, ? ₹ ? 0 0 -  ₹.  ? 0, 0, ? ₹ ८ / -  ₹.  ? 0, ? ₹ € / -  ₹.  ? 0, ? ₹ € / -  ₹.  ! 0, 9, 2 € 0 / -  ₹.  ! 0, 9, 3 € 6 / -  ₹.  ! 0, 9, 4 6 / -   \$.  ! 0, 9, 4 6 / -   \$.  ! 0, 9, 4 6 / -   \$.  ! 0, 9, 4 6 / -   \$.  ! 0, 9, 4 6 / -   \$.  ! 0, 9, 4 6 / -   \$.  ! 0, 9, 4 6 / -	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ टु.०२:०० - व.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ टु.०२:०० - व.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ टु.०२:०० - टु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ टु.०२:०० - टु.०३:००
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८ शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुदीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्ट्राम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचआ३३९५३८ आणि ००००१ ३३७८०९ आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्वहें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. फ्लॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पपासमीर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर न ४०१५०१ प्लॉट क्र. १६, स. क्र. ६६/१बी/१६ वर स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र	३१,२०,६७५७–         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/–         ऑक्टोबर         २०,७२३         १०,६९,१६०/–         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर	₹.  ? ₹., ₹. ⟨ , ₹ ⟨ , ⟨ > ⟩ / −  ₹.  ? , ₹ ? , ⟨ ∨ ⟩ / −  ₹.  ? , ₹ ? , ◊ ∪ ⟩ / −  ₹.  ? , ○ ? , ₹ ? ○ ∪ −  ₹.  ? , ○ , ○ ? ◊ / / −  ₹.  ? , ○ , ○ , ◊ ₹ / −  ₹.  ? , ○ ? , ८ ₹ ∘ / −  ₹.  ! , ○ 0 , ३ ₹ ८ / −  ₹.  ! , ○ 0 , ३ ₹ ८ / −  ‡.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - व.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० - नोव्हेंबर २१,२०२३ नोव्हेंबर
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अस्मदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३३९५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकेएचपी००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (कर्जदार) अंजू दिलीप शुक्ला (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, उाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या भागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. फ्लॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ६, दह/१बी/१६ वर स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र - ४२१६०१ २रा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, फ्लॅट क्र. २०२, पालघर –	३१,२०,६७५७— २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/— ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/— २० ऑक्टोबर २०२३ ह. १६,८५,७६२/— २० ऑक्टोबर २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, € ?, ८ ४ ० / −  ₹.  ?, ○ ?, ? ? ० ७ −  ₹.  ?, ○ ?, ? ? ० ७ −  ₹.  ?, ○ ?, ८ ? ० / −  ₹.  ?, ○ ?, ८ € / −  ₹.  Ч., ७ ७, ३ € ८ / −  ₹.  Ч., ७ ७, ३ € ८ / −  ₹.  Ч., ७ ७, ३ € ८ / −  ₹.  Ч., ७ ७, ३ € ८ / −  ₹.  Ч., ७ ७, १ ९ , ७ ९ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:००	नोव्हेंबर ११,२०२३ तु.०२:०० - नोव्हेंबर ११,२०२३ तु.०२:०० - तु.०२:०
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३१५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकेएचपी००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (कर्जदार) अर्ज् दिलीप शुक्ला (सह-कर्जदार) कर्ज	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मक्ति रेसिड-तसी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोधेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्ल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या मागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्जजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, ह्या स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०१ २रा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, फ्लॅट क्र. २०२, पालघर – ४०१४०१	३१,२०,६७५७-         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/-         ऑक्टोबर         २०,३         ३०,६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         ३०,६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         ३०,४५,००९/-         २० ऑक्टोबर         २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, ६ १, ८ ४ ० / −  ₹.  ? 0, २ १, ० ७ ३ / −  ₹.  ? 0, २ १, १ ० ७ −  ₹.  ? 0, 0, 0, ? ९ ८ / −  ₹.  ? 0, ९ ८, ८ ६ ० / −  ₹.  4, 0 9, ३ € ८ / −  ₹.  9, १ ६, ७ २ ९ / −	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ टु.०२:०० - नोव्हेंबर २१,२०२३ टु.०२:०० - तु.०२:०० - तु.०२:०
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजदली खान (सह-कर्जदार) अजञ्ज अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्ट्राम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३००००१ एलएचबीएचओ३००००१ एलएचबीएचओ३२९५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्वा मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकेएचपी००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएमयूएम००००१२७४९७४	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मक्ती रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमनीच्या मागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, रारा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. फ्लॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईद्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर – ४०१५०१ प्लॉट क्र. १६, स. क्र. ६६/६वी/१६ वर स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेडलेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, टाणे, महाराष्ट्र – ४२१६०१ २रा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, फ्लॅट क्र. २०२, पालघर – ४०१४०१	३१,२०,६७५७-         २०३         ४०,७२,६३३/-         ऑक्टोबर २०,         २०३         ४०,६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         १६,८५,७६२/-         २० ऑक्टोबर         २०२३         १४,०४,००९/-         २० ऑक्टोबर         २०२३         १८,८९,२६६/-         २० ऑक्टोबर         २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ ० / −  ₹.  ?, ६ १, ८ ४ ० / −  ₹.  ? 0, २ १, ० ७ ३ / −  ₹.  ? 0, २ १ १ ० ७ −  ₹.  ? 0, 0, 0 ₹ 0 / −  ₹.  ? 0, 9 ₹ 0 / −  ₹.  4, 0 9, ३ € ८ / −  ₹.  9, १ ६, ७ २ ९ / −  ₹.  9, १ ६, ७ २ ९ / −  ₹.  9, १ ६, ७ २ ९ / −  ₹.	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - व.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - तु.०३:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - तु.०३:०० - नोव्हेंबर
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अक्षमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  स्तन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३१५५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकेएचपी००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएचएमयूएम००००१२७४९७४	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मक्ति रेसिड-तसी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोधेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्ल्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या मागावर बांधकामित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्जजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, ह्या स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०१ २रा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, फ्लॅट क्र. २०२, पालघर – ४०१४०१	३१,२०,६७५७-         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/-         ऑक्टोबर         २०,०६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         ४६,८५,७६२/-         २० ऑक्टोबर         २०२३         ४६,८५,७६२/-         २० ऑक्टोबर         २०२३	₹.  ? €, ? ८, ३ ८ 0 / -  ₹.  ? 6, ? १, 0 9 ₹ / -  ₹.  ? 0 , ? १ ? 0 0 -   ₹.  ? 0 , 0 ? , ? १ 0 0 -   ₹.  ? 0 , 0 ? , 0 ₹ / -  ₹.  ? 0 , 9 €, 0 € / -   ₹.  ! 0 , 9 € / -  \$.  ! 0 , 8 €, 0 ? ? / -  \$.  ! 0 , 8 €, 0 ? ? / -  \$.  ! 0 , 8 €, 0 ? ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 ? / -   \$.  ! 0 , 8 €, 0 / -    \$.  ! 0 , 8 €, 0 / -   \$.  ! 0 , 8 €, 0 / -    \$.  ! 0 , 8 €, 0 / -    \$.  ! 0 , 8 €, 0 / -    \$.  ! 0 , 8 €, 0 / -    \$.  ! 0 , 8 €, 0 / -    \$.  ! 0 , 8 €, 0 / -     \$.  ! 0 , 8 €, 0 / -     \$.  ! 0 , 8 €, 0 / -	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ तु.०२:०० नेव्हेंबर २१,२०२३ तु.०२:०० नेव्हेंबर २१,२०२३ तु.०२:०० नेव्हेंबर २१,२०२३
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ२३९५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकेएचपी००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (कर्जदार) अंजू दिलीप शुक्ला (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएमयूएम००००१२७४९७४  हंसराज व्ही गुमा (कर्जदार) सपना हंसराज गुमा (सह-कर्जदार) कर्ज	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१  गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जिमिनीच्या भागावर बांधकामित फ्टॉट क्र. २०३, ररा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८०, औ टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. १, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, विनयम बेल्हरें असजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र - ४२१६०१ २रा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, पलॅट क्र. २०२, पालघर – ४०१४०१ शॉप क्र. १९, तळ मजला, सी विंग, नमो शिवास्थु, सिटी एसआरके रियल हाईट्स, जॉन कॉलेज, पालधर, महाराष्ट्र –	३१,२०,६७५७— २० ऑक्टोबर २०२३ ह. २०,७२,६३३/— ऑक्टोबर २०, २०२३ ह. ३०,६९,१६०/— २० ऑक्टोबर २०२३ ह. १६,८५,७६२/— २० ऑक्टोबर २०२३ ह. १४,०४,००९/— २० ऑक्टोबर २०२३	\$.  \$\{\xi,\xi,\xi,\xi,\colon\} - \\ \xi,\xi,\xi,\xi,\colon\\\ \xi,\xi,\xi,\xi,\xi,\colon\\\ \xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,\colon\\\ \xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,\xi,	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- दु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर ११,२०२३ तु.०२:०० - नोव्हेंबर ११,२०२३ तु.०२:०० - तु.०२:०
१५५ १६ १७	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुदीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद असम्दर्भली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्ट्राम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३१९५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकेएचपी००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (कर्जदार) अंजू दिलीप शुक्ला (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएमयूएप०००१२७४९७४  हंसराज वही गुमा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचपीएलजी००००८९९१९३	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, साई मंदराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१  गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित फ्टॉट क्र. २०३, ररा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८०, श्री टाऊनशीप. फ्टॉट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्राम, बोव्हर्स क्र. १६, स. क्र. ६६/१बी/१६ वर स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हर्रजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०१ २रा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, फ्टॅट क्र. २०२, पालघर – ४०१४०१	३१,२०,६७५७-         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/-         ऑक्टोबर         २०२३         इ.         ३०,६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         इ.         १४,०५,७६२/-         २० ऑक्टोबर         २०२३         इ.         १४,०५९,००९/-         २० ऑक्टोबर         २०२३         इ.         १३,०५,२६६/-         २० ऑक्टोबर         २० ऑक्टोबर         २०२३	\$.  ? \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:००	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० -
१५	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  गहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अझमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्टुराम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  रतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ२००००१ पलएचबीएचओ३३९५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकेएचपी००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (कर्जदार) अंजू दिलीप शुक्ला (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचपम्यूएम००००१२७४९७४ हंसराज ब्ही गुमा (कर्जदार) सपना हंसराज गुमा (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचपीएलजी००००८९९१९३  संजय जैतीधांचार्य तुळजापूरकर (कर्जदार) तुळजापूरकर	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळगाव बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मकी रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्वहें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित फर्लेट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, श्री टाऊनशीप. फर्लेट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर पूर्व, बोईसर प्रना ५, बोईसर – ४०१५०१ प्लॉट क्र. १६, स. क्र. ६६/१वी/१६ वर स्थित, रिव्हर पार्ज, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०१ २रा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, पलॅट क्र. २०२, पालघर – ४०१४०१ शॉप क्र. १९, तळ मजला, सी विंग, नमो शिवास्थु, सिटी एसआरके रियल हाईट्स, जॉन कॉलेज, पालघर, महाराष्ट्र – ४०१४०४	३१,२०,६७५७-         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/-         ऑक्टोबर         २०२३         १०,६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         १६,८५,७६२/-         २० ऑक्टोबर         २०२३         १४,०४,००९/-         २० ऑक्टोबर         २०२३         १३,०५,२६६/-         २० ऑक्टोबर         २०२३         १३,०५,२७६/-         २०३         १३,०५,८०६/-	₹.  ? €, ? ८, ३ ८ 0 / -  ₹.  ? 6, ? १, 0 3 / -  ₹.  ? 6, ? १, 0 9 / -  ₹.  ? 6, 0 0, ? १ ८ / -  ₹.  ? 6, 9 0, 0 0, 0 0 / -   ₹.  ? 6, 9 0, 0 0, 0 0 / -  ₹.  \$ 1, 9 0, 3 € 6 / -  ₹.  \$ 2, 8 0, 9 € 7 / -  ₹.  \$ 2, 8 0, 9 € 7 / -  ₹.  \$ 2, 8 0, 9 € 7 / -  ₹.  \$ 2, 8 0, 9 € 7 / -  ₹.  \$ 2, 8 0, 9 € 7 / -  ₹.  \$ 2, 8 0, 9 € 7 / -  ₹.  \$ 2, 8 0, 9 € 7 / -  ₹.  \$ 2, 9 0, 9 0 / -  ₹.  \$ 2, 9 0, 9 0 / -  ₹.  \$ 2, 9 0, 9 0 / -  ₹.  \$ 2, 9 0, 9 0 / -  ₹.  \$ 2, 9 0, 9 0 / -  ₹.  \$ 2, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 3 0, 9 0 0 / -  ₹.  \$ 2 0, 9 0 0 / -  \$ 0, 9 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०२३ नोव्हेंबर ०६, २०२३	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० - नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०२:०० - दु.०३:०० - नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - दु.०३:०० - नोव्हेंबर २१,२०२३ - दु.०२:०० दु.०३:००
१५५ १६ १५७	ढवळे (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१२६८३८८  शहाबुद्दीन अमजदली खान (कर्जदार) निजामुद्दीन अमजदली खान (सह-कर्जदार) अमजद अहमदअली खान (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचटीएनइ००००१३०१२३९ गणेश सुभाष गुमा (कर्जदार) गुमा सुभाष पल्ट्राम (सहकर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएएनइ००००१ ३२६६९४  सतन सिंग (कर्जदार) आशा कंवर (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ००००१ एलएचबीएचओ३१९५३८ आणि ००००१ ३३७८०९  आर्या मिश्रा (कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचकएचचप००००१२८६५२६  दिलीपकुमार शुक्ला (कर्जदार) अंजू दिलीप शुक्ला (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एलएचएमयूएम००००१२७४१७४  हंसराज चरुना। (सह-कर्जदार) कर्ज खाते क्रमांक एनएचपीएलजी००००८९९१९३	महाराष्ट्र – ४१३७०५ पलॅट क्र. १, तळ मजला, कृष्ण दर्शन अपार्टमेंट, स. क्र. ७७ १ कुळ्यात बदलापूर, तालुका अंबरनाथ, उाणे, टाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ शॉप क्र. ३, तळ मजला, ए विंग, मकी रेसिडेन्सी, साई मंदिराजवळ, हजारे नगर, गाव बोपेले, नेरळ पश्चिम, रायगड, महाराष्ट्र – ४१०१०१ गाव कांबळगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, उप-प्रबंधक – बोईसर, पालघर – ४०१५०१ च्या सर्व्हें/ गट क्र. १० + ५८/१ वरील जमिनीच्या भागावर बांधकामित फ्टॉट क्र. २०३, २रा मजला, विंग क्र. १७, इमारत क्र. ८, शी टाऊनशीप. पलॅट क्र. ००५, तळ मजला, बी विंग, झील आनंद पार्क, ममता हाईट्स, गट क्र. २, माण गाव, चर्चजवळ, पेट्रोल पंपासमोर, बोईसर पूर्व, बोईसर, प्रना ५, बोईसर पूर्व, बाईसर, प्रना ६, स्वी/१६ वर स्थित, रिव्हर पार्क, मिलेनियम बेव्हरेजेसजवळ, कसारा डोळखांब रोडजवळ, गाव हेडवली, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०१ ररा मजला, धरती कॉम्प्लेक्स, डी विंग, बोईसर पूर्व, बोईसर, फ्टॉट क्र. २०, पालघर – ४०१४०१ शॉप क्र. १९, तळ मजला, सी विंग, नामी शिवास्थु, सिटी एसआरके रियल हाईट्स, जॉन कॉलेज, पालघर, महाराष्ट्र – ४०१४०४	३१,२०,६७५७-         २० ऑक्टोबर         २०,७२,६३३/-         ऑक्टोबर         २०,७२,६३१/-         ३०,६९,१६०/-         २० ऑक्टोबर         २०२३         १६,८५,७६२/-         २० ऑक्टोबर         २०२३         १४,०४,००९/-         २० ऑक्टोबर         २०२३         १५,०५,२६६/-         २० ऑक्टोबर         २०२३         १३,०५,२७३/-         २० ऑक्टोबर         २०२३	₹.  ₹ ( ₹ ( ₹ ( ₹ ( ₹ ( ₹ ( ₹ ( ₹ ( ₹ ( ₹	नोव्हेंबर ०६, २०२३ स.११:- तु.०३:०० नोव्हेंबर ०६, २०३:०० नोव्हेंबर ०६,	नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० - नोव्हेंबर २१,२०२३ दु.०२:०० -

ऑनलाईन लिलाव हा लिलाव एजन्सी **ग्लोब टेकची** वेबसाईट **(युआरएल लिंक−https://BestAuctionDe**al.com) वर करण्यात येईल. गहाणदार/नोटीसी यांना **नोव्हेंबर २०** २०२३ **रोजी सायं. ५.००** पूर्वी पर्यंत पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे, अन्यथा तारण मत्ता वरील वेळापत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड. २रा मजला, कार्यालय क्र. २०३. साई मिडास, पटियाला हाऊससमोर, नगर, मनमाड रोड. **सावेडी, अहमदनगर – ४१४००३** येथे इसारा अनामत रक्कम (इअर) चा डिमांड डाफ्ट (डीडी) (कॉलम ई मध्ये उल्लेखित) **नोव्हेंबर २०, २०२३ किंवा पूर्वी द. ०४.०० पूर्वी** सादः करणे आवश्यक आहे. संभाव्य बोलीदारांनी नोंदणी प्रपत्राची स्वाक्षांकित प्रत आणि बोली, अटी आणि शतींचे प्रपत्र **नोव्हेंबर २०, २०२३ किंवा पूर्वी सायं**. ५.०० **पूर्वी** आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, २रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिडास, पटियाला हाऊससमोर, नगर, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर ४१४००३ येथे सादर करावे. इसारा अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट (डीडी) <mark>अहमदनगर, औरंगाबाद, पालघर, कर्जत, उस्मानाबाद, पनवेल, ठाणे, रायगड, बोईसर, लातूर</mark> येथे देय **आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड-लिलाव** च्या नावे नॅशनलाईज्ड/शेड्युल्ड बँकेवरील असणे आवश्यक आहे.

१, लातूर - ४१३५१२.

उस्मानाबाद, लातूर, स. क्र. ३२,

निरिक्षण, लिलावाच्या अटी आणि शर्ती किंवा निविदा सादर करण्याच्या संद्रभातील पुढील कुठल्याही स्पष्टिकरणासाठी कुपया ७०२**१०७२८६९** वर **आयसीआयसीआय हो**ग **फायनान्स कंपनी लिमिटेड** यांना किंवा **आमचे विक्री आणि मार्केटिंग पार्टनर नेक्सझेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांना संपर्क करावा.** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणातीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी कृपया https://www.icicihfc.com/ यावर भेट द्या

एनएचएलएटी००००१२७१२४७

दिनांकः ऑक्टोबर २७, २०२३ ठिकाणः महाराष्ट्र

प्राधिकृत अधिकारी

# असेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, पहिला मजला, २८, एस. व्ही. रोड, अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई- ४०००५८. महाराष्ट्र, फोन क्र. (०२२) २६२१०४०६/०७ ईमेल: asset.mnz@bankofindia.co.in

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्य

गरंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः खालील कर्जदार आणि हमीदारांना यादारे सचना देण्यात येते की. खालील वर्णिलेल्या मिळकती या बँक ऑफ इंडिया (तारण धनको) कडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा **अन्ययीक/प्रत्यक्ष कब्य** 

**बँक ऑफ ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यां**नी घेतला आहे, त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून **बँक ऑफ इंडियाक**डे असलेल्या गहाण/प्रभारित तारण मत्तांसापेक्ष येथे खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी ''<mark>जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे '' आणि ''जे काही आहे तेथे आहे''</mark> तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम प्रत्येक तारण मत्तेसमोर दर्शविण्या आली आहे. विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल. सरफैसी ॲक्ट,२००२ अन्वये ई-लिलाव विक्री सूचना नी कर्जदार/हमीदार यांना सूचना (रु.लाखांत) (ई-लिलावाची तारीख - २८.११.२०२३)

अ. क्र.	खाते/ कर्जदार/ हमीदारांचे नाव	मिळकर्तीचे वर्णन	राखीव किंमत/ इअर रक्कम/	किमान बोली वाढ रक्कम (रु. लाखांत)	थकीत देय (व्याज, दंडात्मक व्याज आणि खर्च वगळून)	सेरसाई सिक्युरिटी इंटरस्ट/मत्ता आयडी	मिळतीचे निरिक्षणासाठी ऑन-साईट तारीख/वेळ	संपर्क क्र.
		युनिट क्र. २०२, २ रा मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सर्व्हें क्र. ११, हिस्सा क्र. ३, सिटी सर्व्हें क्र. १६६६, गाव मरोळ, साकिनाका, लाठिया रबर लेन, महावीर इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००७२ श्री. अजय जैन यांच्या नावे वीयुए - ६१३.५५ चौ. फू. (बँकेकडे प्रत्यक्ष कब्जा)	93.00 / 9.3	१.००	५३९.३७	२००००३२०६३४८	०१.११.२०२३ / स. १०:०० ते दु. १२:००	<pre></pre>
8	मे. स्टेटस फॅशन्स श्री. अशोक जैन (भागीदार) श्री. अजय जैन (भागीदार)	युनिट क्र. २०३, २ रा मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सर्ल्हें क्र. १९, हिस्सा क्र. ३, सिटी सर्व्हें क्र. १६६६, गाव मरोळ साकिनाका लाठिया रवर लेन, महावीर इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००७२ श्री. अजय जैन यांच्या नावे बीयुए – ६१३.५५ चौ. फू. (वँकेकडे प्रत्यक्ष कब्जा)	93.00 / 9.3	१.००	५३९.३७	२००००३२०६८४१	०१.११.२०२३ / स. १०:०० ते दु. १२:००	<pre></pre>
		युनिट क्र. २०६, २ रा मजला, स्टेटस हाऊस प्लॉट क्र. ४, सर्ल्हें क्र. १९, हिस्सा क्र. ३, सिटी सर्व्हें क्र. १६६६, गाव मरोळ साकिनाका लाठिया रवर लेन, महावीर इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००७२ श्री. अजय जैन आणि अशोक जैन यांच्या नावे बीयुए – ८५७ चौ. फू. (वॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा)	१०२.०० / १०.२	१.००	५३९.३७	२००००३२०८०५४	०१.११.२०२३ / स. १०:०० ते दु. १२:००	<pre></pre>
?	मे. किशोर रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. किशोर जी. गांधे	गाळा क्र. २१ आणि ३४ ए, (हल गाळा गट क्र. २७३ बी), तळ मजला, ई- युनिट, गाव उचाट, मौजे, मागाठाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा रोड जवळ, जिल्हा तालुका वाडा, ठाणे- ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि इमारतीचे समतुल्य गहाण. विल्टअप क्षेत्र : गाळा क्र. २१ ३४५६ चौ.फू., गाळा क्र. ३४ए, १७२८ चौ.फू. बँकेकडे प्रत्यक्ष कब्जा	८४.०० / ८.४०	१.००	१९१.००	२००००५३९६०८४	०३.११.२०२३ दु. १२:०० ते दु. १:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
W	मे. वैभव रिपेनिंग ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रोप्रायटर श्री. वैभव जी. गांधे	गाळा क्र. २० आणि ३४बी, (हल गाळा गट क्र. २७३बी), तळ मजला, ई- युनिट, गाव उचाट मौजे, मागाडाणे, मॅडम फॅक्टरी समोर, कुडुस भिवंडी वाडा रोड जवळ, जिल्हा तालुका वाडा, ठाणे- ४२१३०३ येथे स्थित जमीन आणि इमारतीचे समतुल्य गहाण. बिल्टअप क्षेत्र: गाळा क्र. २०, ३४५६ चौ.फू. गाळा क्र. ३४बी, १७२८ चौ.फू. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा)	<pre></pre>	१.००	१६२.००	२००००५४४४०७७	०३.११.२०२३ दु. १:०० ते दु. २:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ८, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: ५१४३ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	६८.०० / ६.८०	१.००	१९६३.००	२००००७२४५७६७	०२.११.२०२३ दु. २:०० ते दु. ३:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ९, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: ४८२४ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	₹४.०० / ₹.४०	१.००	१९६३.००	२०००७७२४६०६१	०२.११.२०२३ दु. २:०० ते दु. ३:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
	मे. केशवलाल खेमचंद ॲण्ड सन्स प्रा. लि. कर्जदार/हमीदार:	ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३०४, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, ताल्का सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	१४.०० / १.४०	१.००	१९६३.००	२००००७२४६२७१	०२.११.२०२३ दु. २:०० ते दु. ३:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
8	नलीनकांत केशवलाल शाह निशांत भविन शाह	ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३०५, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, ताल्का सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	१४.०० / १.४०	१.००	१९६३.००	२००००७२४६३६८	०२.११.२०२३ दु. २:०० ते दु. ३:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
	भविन नलीनकांत शाह	ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३०६, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, ताल्का सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	१४.०० / १.४०	१.००	१९६३.००	२००००७२४६४८६	०२.११.२०२३ दु. २:०० ते दु. ३:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ०२, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, ताल्का सानंद जि.,अहमदाबाद, श्री. निशांत भविन शाह यांच्या नावे. * क्षेत्र: २७५३ चौ.यार्ड्स (वॅंकेकडे प्रत्यक्ष कब्जा)	४५.०० / ४.५०	१.००	१९६३.००	२००००७२४७०३७	०२.११.२०२३ दु. २:०० ते दु. ३:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ०३, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. निशांत भविन शाह यांच्या नावे. * क्षेत्र: ३५९७ चौ.याड्स (प्रत्यक्ष कब्जा)	\$3.00 / 8.30	१.००	१९६३.००	२००००२५८०२००	०२.११.२०२३ दु. २:०० ते दु. ३:००	७७३७४००५११ /(०२२) २६२१०४०६/०७

र्द-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे

र -हे-लिलाव ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे जम्मे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' तत्वाने करण्यात येर्डल आणि तो ''ऑनलाईन'' करण्यात येर्डल . लिलाव भारत सरकारचे मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार e-B इंटिग्रेटेड पोर्टल (https://ibapi.in) मार्फत करण्यात येईल. ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती

वेबसाईट https://www.bankofindia.co.in मध्ये उपलब्ध आहेत. लिलाव १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २८.११.२०२३ रोजी स. ११.०० सायं ५.०० भाप्रवे दरम्यान वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp. मार्फर

ऑनलाईन ई-लिलाव/बोली ने करण्यात येईल. बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत:-

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ऑनलाईन पोर्टल https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp. वर नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडून पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजांचे दिवस लागू

टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान वापरून एनईएफटी वापरून फंडाचे ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे.

टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि बोली मार्गदर्शनासाठी बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात. एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशील/संपर्क व्यक्ती तपशील:

4. 4. z. z. z. z. d. z. z. d. z.					
टोल फ्री क्र. : १८००१०३५३४२					
नाव	ई-मेल आयडी	लॅण्डलाईन क्र.	मोबाईल क्र.		
श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम	argha@mstcindia.co.in		०९२३१६९०२४९		
श्रीम. स्रबनी बराई, मॅनेजर	sbarai@mstcindia.co.in		०९०५१०७७८८६		
श्री. राकेश रंजन, एएम	rranjan@mstcindia.co.in	२२८९-५०६४ (डी)	०९९११७००२३३		
श्री. रितेश नाथ, डीएम	rnath@mstcindia.co.in	7485-4048 (81)	०९६६८५५१३९५		
श्री. बिष्णुपदा बारिक, एसएम (एफ ॲण्ड ए)	bbarik@mstcindia.co.in		०९०८८०१३८८९		
श्री साजित हेंबाम हीएम (एफ ऑगर ए)	shembram@mstcindia.co.in		08//E/444E0		

इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल पत्ता धारण केलेला पाहिजे. तपशिल आणि चौकशी कारता कुपया **आयबीएपीआय हेल्पलाईन क्र. १८००१०२५०२६ किंवा ०११४११०६१३१**, हेल्पलाईन ईमेल आयडी

- प्राधिकत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल मिळकत/तींचे हक्क, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकारेता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंत कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.
- इसारा अनामत रक्कम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमूद आणि मार्गदर्शनानुसार बँक खात्यामध्ये आरटीजीएस/ एनईएफटी/फंड ट्रान्सफरमार्फत जमा करणे आवश्यक आहे. केवायसी दस्तावेज म्हणजे १.ओळखीचा पुरावा (केवायसी) म्हणजेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पारपोर्ट इ. २. पत्रव्यवहाराकरिता विद्यमान पत्याचा पुरावा, ३. बोलीदाराचे पॅनकार्ड ४. बोलीदाराचे वैध ई-
- मेल आयडी/संपर्क क्रमांक इ. निरीक्षणाची तारीख वरील नमुद संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून नमुद केलेल्या वेळी वरील कोष्टकात नमुद नुसार राहील
- संभाव्य बोलीदार आयबीएपीआय पोर्टल यांचेकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात बोलीदारांनी योग्य तपशिलासह विहित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रक्रियेदारे मिळकतीकरिता बोली सादर करणे आवश्यक आहे.
- बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजुन घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावे आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव रु. ५ करोड पर्यंत राखीव किमतीकरीता रु. १.०० लाख (रु. एक लाख) /रु. ५ करोड – रु. ९ करोड पर्यंत राखीव किमतीकरीत
- रु. ५.०० लाख (रु. पाच लाख)/ आणि १०.०० लाख (रु. ९ क्रोड किंमतीकरीता रु. दहा लाख) च्या पटीत वाढवू शकतात. . बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील. . यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर ई–लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर परत करण्यात येईल
- . इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त पढील दिवशी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या (इअरसह) खरेदी रकमेच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वीरत विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. कुठल्याही टप्प्यावर यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर
- केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही. १३. संभाव्य पात्र बोलीदार ई- लिलावाच्या तारखेपुर्वी **आयबीएपीआय** पोर्टल कडुन ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. प्राधिकृत अधिकारी/ बँक किंवा मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि. ऑक्शन टायग हे इंटरनेट नेटवर्क प्रॉब्लेम/बीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- ४. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी. कर. निर्धारण प्रभार इ. कोणाचीही टेणी भरायची आहेत .५. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रह
- करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील १६. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.
- १७. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावरुन प्राप्त करता येईल
- ्८. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी स्वतःची नोंदणी केल्यानंतर इअर जमा केली आहे आणि त्यानंतर त्यांची ई–बोली सादर केली नाही तर ते **आयबीएपीआय** पोर्टल मध्ये विनिर्दिष्ट पद्भती मार्फत बोली रक्कम राखन ठेवू शकतात १९. प्रयोज्य असेल तेथे जीएसटी यशस्वी बोलीदाराने भरायचा आहे. कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी** असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्यांचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या संबंधात व्याज आणि खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सुचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ह प्रदान करावी, कसुर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसुल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सुचना, कब्जा घेणे, मृल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वेरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे

दिनांक : २७.१०.२०२३ प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया ठिकाण : मुंबई

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

कळविणे आवश्यक आहे, अन्यथा अशा दाव्यांना, जर असल्यास, त्यागित समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय संयुक्त विकास करार पूर्ण करण्यात मुंबई उपनगर जिल्हा, तालुका कुर्ला,

## मिळकतीचे वर्णन

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील कांजूर व्हिलेज येथे स्थित सीटीएस क्र. १०६१, १०६१/१ ते १५ असलेल्या जिमनीचा तुकडा आणि पार्सल. सही/-

श्री. गजेंद्र जे. वैती वकील, उच्च न्यायालय तीर्थराज सीएचएस, बिल्डिंग क्र. ३, खोली क्र. २, पीएल-५बी, सेक्टर-९, खांदा कॉलनी,

नवीन पनवेल - ४१० २०६

मो. क्र. ९९२०४३१२०४